# **Brands battle** the troll-storm

From consulting firms to tech and detergent companies, brands are busy swatting away online crusaders

**NEHA ALAWADHI** 

New Delhi, 9 January

t has been a rocky start to the year. With protests raging all around and tempers on a short fuse, within weeks of sending out New Year greetings and messages of peace, social media timelines for many brands are reeling under abuse and threats of boycott.

It all started out with two technology firms at the centre of a storm because two of their representatives were believed to be attending an event organised by the RSS. Their mistake: mixing religion with business, which is always tricky in this country, said experts.

But religion is not the only crossed item on the 2020 list. Detergent brand Nirma that has largely steered clear of any such controversies, is in the thick of one. Its portrayal of Maratha warriors has hurt the community's pride, leading to an outpouring of outrage online.

And Deepika Padukone is being pilloried for her support for the students of JNU. Her movie that releases this week is being boycotted and Medlife, a brand she endorses and one that has also associated with her movie, is fielding abusive rants on its timeline

Rage and fulmination are the norm and brands are vulnerable as they define their online identities, said several experts. "Everything on brand perception is formed on social media. Even brands that do not have an online presence, market themselves online," said a senior image management consultant who did not want to be named. She believes that



the tech companies must be prepared to deal with the mud being flung at their brands; he added, "It won't hold ground to say the two individuals could have their own political or religious views, they represent the brand as senior executives, and in social media parlance, their views represent the views of the brand."

What must brands do to stay out of the fire?

"Typically in good and bad times, sensitive and non-sensitive ones, my advice is to keep a complete distance from two things, politics and religion. A brand is treading on thin ice otherwise," said Harish Bijoor, founder, Harish Bijoor Consults.

What makes religion such a sensitive subject? A 2018 paper titled "Does Religion Sell? A brief journey in religion and advertising,"(marginalie.hypot heses.org) may have an answer. The author says the people want controversy in their advertising, but only in moderate doses. They want religion to stoke their desires just as they want some amount of sexual undertones, but they want all this in small safe doses and brands must know the line.

Brands must also know that nothing is sacred for trolls—within hours of the poster about the RSS event being tweeted, Accenture's old projects in India were dug out, its global CEO tagged

in tweets asking about the company's stand on such issues. Ditto for Zoho.

In the fraught times we live in, it is not just religion that stokes the fires of controversy. In such instances, it may be best to take the trolls head on. As the chief marketing officer of Medlife.com has done in a LinkedIn post.

She explains the brand's current plight and compares it with something she faced in her earlier job at Big Basket. At the time Sharukh Khan, the brand ambassador of the online retailer was hounded for his comments about safety and tolerance in the country and many had deleted the app. Without offering any comment, nor playrants, she has managed to protect the brand said many.



**DARK NET** 

**AKSHAY KUMAR, NIRMA:** 

Following the release of

its ad with Akshay Kumar

where he stars as a

Maratha attire, Nirma

backlash for allegedly

showing the community

warrior in typical

has faced a huge

DEEPIKA PADUKONE. **MEDLIFE:** Her decision to stand with the protesters at JNU has led to Medlife's social media pages being flooded with abusive comments and threats to delete the app

**ZOHO CORPORATION, ACCENTURE SOLUTIONS:** The companies were trolled because senior executives were to participate in an RSS event. While Zoho founder has brazened it out, the executive from Accenture has allegedly backed out

## ▶ FROM PAGE 1

# **Fundamentals are** strong...: PM

Bibek Debroy, chairman of the Economic Advisory Council to the Prime Minister, was present. Finance Minister Nirmala Sitharaman did not attend because she was holding pre-Budget meetings with party workers at BJP headquarters.

While the economic slowdown was not mentioned in the meeting, a participant said: "Slowdown is in the air. The entire discussion was in that context.'

While the fiscal deficit in 2018-19 stands at 3.4 per cent of GDP according to the revised estimates, it is higher — to the tune of 6 per cent — if off-Budget borrowings are taken into account. Participants said there were suggestions to deal with the slowdown in areas including agriculture, the rural sector, the auto industry, electronics, and consumer goods, as well as improvements in education and health.

The participants urged the government to focus on public investment, credit expansion, exports growth, governance in stateowned banks, and increasing consumption and job creation. "A number of people spoke about the importance of removing policy uncertainty," a participant said.

Another person said given the time constraints, each of the 35 participants was given two minutes, and could give only two-three suggestions, with Rajiv Kumar timing them. The person said there were discussions on increasing exports, and about India benefitting more from the US-China trade war, which countries like Vietnam and Bangladesh were doing. "One of the suggestions was whether a publicprivate institution could be set up to dis-

6

9

4

2

5

BS SUDOKU

4

9

3

SOLUTION TO #2942

9

6

3 4 2 8 7 6 5 1 9

7 | 1 | 2

3 9 8

cuss ways for India to benefit from the global situation," he said. "A lot of people also spoke about a meddlesome lower-level bureaucracy which makes the life of entrepreneurs difficult. Why do we need them? Why can't there be more self-attestation?"

Participants said Modi spoke at the end of the interaction. "He admitted there were problems. He gave an analogy. A weak person may appear healthy because there is a lot of water retention. Now that the water has gone, finally people are calling him weak. But the truth is he was always weak," the source quoted first said.

Modi intervened twice during the discussion, once when rural employment was raised, and when the quality of primary education was mentioned.

Modi has over the past few days held multiple meetings with different stakeholders over various issues affecting the economy and to thrash out appropriate policy interventions in the upcoming Budget, even as India faces its worst slowdown in more than a decade.

"We must all work together and start to think like a nation," an official press statement quoted him as saying at the meeting. The PM said he was happy the two-hour open discussion had brought to the forefront the experience of people on the ground. Modi assured them that he would act on suggestions that could be implemented in the short term and also consider long-term suggestions in due course.

Among others, the meeting was attended by economist Ila Patnaik of the National Institute of Public Finance and Policy, former chief economic advisor Shankar Acharya, R Nagraj of the Indira Gandhi Institute of Development Research, KKR India CEO Sanjay Nayar, Ather Energy cofounder and CEO Tarun Mehta, MakeMyTrip CEO Deep Kalra, Dabur India chief Mohit Malhotra, Bandhan Bank MD

and CEO Chandra Shekhar Ghosh and CRISIL MD and CEO Ashu Suyash.

# **ED** likely to attach...

According to Srikrishana panel, this South Mumbai residence was owned by an entity QTAPL of the Videocon group between 2009 and 2016. During this period, no rent was paid and no consideration was given for such residence, the panel had said.

Further, the apartment seems to have been transferred in 2009 to the Videocon group presumably to satisfy a liability of Deepak Kochhar or his business Credential Finance (CFL), owed to Videocon group. It was subsequently re-acquired by Deepak Kochhar (indirectly by the family Trust acquiring 100 per cent of QTAPL which owned the house) for nominal consideration.

The said transactions—rentfree residence at the apartment and the transfer of the apartment for nominal consideration—were in arrangement with a borrower group (Videocon) of the ICICI More on business-standard.com

Bank for inadequate or no consideration, the panel pointed out. It also said that Chanda Kochhar's claim of no knowledge about the dealings was not true. With respect to the apartment, not only

was her husband transacting with the Videocon group, but her brother's wife Neelam Advani was the signatory authority to a board resolution of CFL authorising transfer of the apartment, according to the findings. Deepak Kochhar was a director on an entity owned by the Videocon group (QTAPL) till 2014. And Chanda's disclosures of such directorship were inadequate for the financial years 2010-11 to 2012-2013.

## Airtel mops up...

Forced by a SC judgment ordering it to spectrum usage charges dues of over ₹35,000 crore by January end, Bharti decided to raise fresh funds through a combination of debt and equity to comply with the SC order. It has, however, also filed a review petition in the SC challenging the order asking it to pay interest on dues, penalty as well as interest on penalty. The industry has to fork out ₹147,000 crore as part of the SC order and many companies like Vodafone-Idea have already said they might have to close operations.

In its prospectus, Bharti said in case of a favourable SC order the company will utilise the money or part of it to augment longterm resources and strengthen its balance sheet for servicing and repayment of short and long-term debts, capital expenditure, long-term working capital requirement and general corporate purposes.

# Byju's...

Shleifer, who set up international private equity practice for Tiger Global, is said to be as aggressive deal maker like his predecessor Lee Fixel, who left the investment firm in March. Since then, Tiger has also invested in a host of technology-focused companies in diverse sectors including Ninjacart, CRED, NoBroker and Facilio to mention a few.

"Byju's has emerged as the leader in the Indian education-tech sector. They are pioneering technology shaping the future of learning for millions of school students in India," Shleifer was quoted in the press statement issued by the edutech firm.

# RBI approves...

However, experts pointed out that considering these applications were of foreign origin, the RBI would unlikely allow them. Under the data protection Bill, the central bank is unwilling to let companies store customer data in foreign locations.

The RBI master direction did not mention what application can be used for video chat. But experts say it is likely that the government will have to develop such an app specifically for video-KYC whose servers will be located onshore. The RBI accepted the recommendations and amended its master direction on KYC.

PUBLIC NOTICE ed Person is no longer affiliat

Sub Broker Address of Sub Broker/ Authorised Person Person Name BSE - AP0106730197352

Please note that above mention Sub Broker (SB)/Authorised Person (AP) is no longer associated with u uny person henceforth dealing with above mention SB/AP should do so, at their own risk. Kotak Securitie Ltd. shall not be liable for any such dealing. In case of any queries for the transactions till date, Investor hall be deemed that there exists no queries against the above mentioned SB/AP.

kotak 

Kotak Securities Limited. Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurl.

Kotak Securities Complex Bandra (F). Mumbai 400051. CINI- 1100000MH1004DI C124061. Talcabase. Korak Scarlies Complex, Bandra (E), Mumbai 400051. C.IN: U99999MH1994PLC134051, Telephono No.: +22 43360000, Fax No.: +22 67132430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.com Correspondence Address: Infinity IT Park, Bldg. No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Malac East), Mumbai 400097, Telephone No: 42856825, SEBI Registration No: INZ000200137 (Me BSE, NSE, MSE, MSC & NCDEX), AMFI ARN 0164, PMS INP000000258, and Research Analy INH000000586. NSDL/CDSL: IN-DP-NSDL-23-97.

## **Cummins India Limited**

Regd. Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276) Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015. Website: www.cumminsindia.com Email: cil.investors@notes.cummins.com

## NOTICE

Notice is hereby given, in terms of Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, that a meeting of the Board of Directors of the Company will be held at Mumbai on Tuesday, January 28, 2020 inter alia (i) to consider and approve the unaudited standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2019; and (ii) to consider declaration of Interim Dividend for the Financial Year 2019-20.

Details will be available on the above-mentioned website of the Company and on the websites of BSE Limited (i.e. www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (i.e. www.nseindia.com)

> For Cummins India Limited Hemiksha Bhojwani Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No.: ACS22170

January 9, 2020

FORM "Z"

(See sub -rule [11(d-1)] of rule 107) POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery Officer, Co-op Department. (Govt.of Maharashtra) of the The Satara Sahakar Bank Ltd., Mumbai, Bhartiya Krida Mandir, 3rd Floor, Naigaon Wadala Road, Wadala, Mumbai 400 031 under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a Demand notice dated 20.08.2018 calling upon the judgment debtor. Mr.Dubey Manoj Ramnarayan to repay the amount mentioned in the notice being Rs.48,73,677.00 (Rs Forty Eight Lac Seventy Three Thousand Six Hundred Seventy Seven Only) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 06.10.2018 and attached the property described herein below. The judgement debtor having failed to repay the amount, notice is

nereby given to the judgement debtor and public in general that the undersigned has taken possession of the property described hereinbelow in exercise of powers conferred on him under rule 107[11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 07th day of January of the year 2020.

The judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the The Satara Sahakari Bank Ltd. Mumbai for an amount Rs.50,15,417.00 Surcharge and interest thereon. **Description of the Immovable Property** 

This is a residential use premises at Flat No-601, 6th Floor, B-Wing Tulsiram Gangeshwar Villa, City Survey No-45, Hissa No-13 Nandivali, Kalyan, Thane.

Date: 07.01.2020 Place: Wadala, Mumbai



(S. B. Chavan) Recovery Officer, Co-op Department

(Govt.of Maharashtra)

The Satara Sahakari Bank Ltd, Mumbai

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. 4517 OF 2019 CONNECTED WITH** COMPANY SCHEME APPLICATION NO. 3214 OF 2019

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013);

AND

In the matter of Scheme of Arrangement (Demerger) between Ensemble Holdings and Finance Limited ('EHFL' or 'the Demerged Company') and Godrej Industries Limited ('GIL' or 'the Resulting Company') and their respective Shareholders ('the Scheme' or 'this Scheme')

AND

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016

..the First

**Ensemble Holdings and** Finance Limited, a Company ncorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its Registered Office at Pirojshanagar Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400 079, Maharashtra CIN: U67120MH1992PLC065457

Petitioner Company

### **NOTICE OF HEARING OF THE PETITION** A Petition under Sections 230 to 232 of the Companies Act,

2013 for an order sanctioning the Scheme of Arrangement (Demerger) between Ensemble Holdings and Finance Limited and Godrej Industries Limited and their respective Shareholders was presented by ENSEMBLE HOLDINGS AND FINANCE LIMITED, the First Petitioner Company on Friday, the 13th day of December, 2019 and the said petition was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal Mumbai Bench ('NCLT') on Friday, 20th December, 2019. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble NCLT on Friday, the 31st day of January, 2020. Any person desirous of supporting or opposing the said Petition

should send to the First Petitioner's Advocate, a notice of his/ her intention, signed by him/her or his/her advocate, with his/ her name and address, so as to reach the First Petitioner's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 9th day of January, 2020

Hemant Sethi & Co

Advocates for the Petitioner Company, 1602, Nav Parmanu, Behind Amar Cinema Chembur Mumbai - 400071



Head Office: 'Lokmangal', 1501, Shivajinagar, Pune: 411 005

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Bank will be held on **Monday**, the **20**th **January**, **2020** at Pune *interalia*, to consider and approve the Unaudited Financial Results of the Bank for the Third Quarter / Nine Months ended 31st December, 2019.

The Notice of the Board Meeting is also available on the Bank's website at **www.bankofmaharashtra.in** and on the website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Place : Pune Date : 08/01/2020 (V. P. Srivastava) CFO & General Manager



TITAN COMPANY LIMITED CIN: L74999TZ1984PLC001456 Registered Office: 3, SIPCOT Industrial Complex, Hosur 635 126, Tamil Nadu Corporate Office: 'INTEGRITY' No.193, Veerasandra, Electronics City P.O., Off Hosur Main Road, Bengaluru - 560 100, Karnataka E-mail: investor@titan.co.in

Website: www.titancompany.in Telephone: 080 6704 7000

A TATA Enterprise

## **NOTICE**

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Titan Company Limited will be held on Tuesday, 4th February 2020 to inter-alia, consider, approve and take on record the unaudited standalone & consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December 2019. This intimation is also available on the website of the Company which can be accessed under "Investors" section at www.titancompany.in as well as on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

For TITAN COMPANY LIMITED

9th January 2020 Bengalurú

Place: Mumbai

Date: 10 January 2020

Dinesh Shetty General Counsel & Company Secretary

ZOYA SKIN TITAN EYEPIUS,



## **Castrol India Limited** (CIN: L23200MH1979PLC021359)

Registered Office: Technopolis Knowledge Park Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093. Website: https://www.castrol.com/en\_in/india/home.html Tel: (022) 66984100 Fax: (022) 66984101 Email ID: investorrelations.india@castrol.com

Pursuant to Regulation 29, read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 31 January 2020, inter-alia, to consider and approve the audited financial results of the Company for the financial year ended 31 December 2019 and to consider, recommend and declare dividend, if any, for the financial year ended 31 December 2019.

The trading window has been closed from 21 December 2019 and shall remain closed till 48 hours after the audited financial results of the Company for the year ended 31 December 2019 are made public on 31 January 2020

The said information is also available on the Company's Website at https://www.castrol.com/en\_in/india/home.html and on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

For Castrol India Limited

Chandana Dhar **Company Secretary and Compliance Officer** 

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH **COMPANY SCHEME PETITION NO. 4517 OF 2019** CONNECTED WITH

**COMPANY SCHEME APPLICATION NO. 3214 OF 2019** In the matter of the Companies Act,

2013 (18 of 2013);

AND

In the matter of Scheme of Arrangement (Demerger) between Ensemble Holdings and Finance Limited ('EHFL' or 'the Demerged Company') and Godrej Industries Limited ('GIL' or 'the Resulting Company') and their respective Shareholders ('the Scheme' or 'this Scheme')

AND In the matter of Sections 230 to 232 of

the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016

Godrei Industries Limited, a Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its Registered Office at Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400 079. Maharashtra CIN: L24241MH1988PLC097781

...the Second Petitioner Company

## **NOTICE OF HEARING OF THE PETITION**

A Petition under Sections 230 to 232 of the Companies Act 2013 for an order sanctioning the Scheme of Arrangement (Demerger) between Ensemble Holdings and Finance Limited and Godrej Industries Limited and their respective Shareholders, was presented by GODREJ INDUSTRIES LIMITED, the Second Petitioner Company on Friday, the 13th day of December, 2019 and the said petition was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('NCLT') on Friday, 20th December, 2019. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble NCLT on Friday, the 31st day of January, 2020.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Second Petitioner's Advocate, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/her name and address, so as to reach the Second Petitioner's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 9th day of January, 2020


Hemant Sethi & Co.

Advocates for the Petitioner Company, 1602, Nav Parmanu, Behind Amar Cinema, Chembur Mumbai - 400071











# 2943

4

2

6

**HOW TO PLAY** 

Fill in the grid so

Medium:

 $\star\star\star$ 

Solution

tomorrow

5

या नोटिसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे राई (भाईंदर) पश्चिम, तालुका व जिल्हा ठाणे येथील जमीन मिळकत जिचा जुना सर्व्हे नंबर ११७, नवीन सर्व्हे नं. ७२, हिस्सा नं. ४, क्षेत्र ७६० चौ. मीटर असून माझ्या अशिलांनी श्री. विवेक गणपत कडू व दिनेश देवराम पाटील आणि इतर यांचेकडून खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही व्यक्तीचा किंवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असल्यास सदरह नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व पुराव्यानिशी लेखी खालील पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल,

दिनांकः ०९/०१/२०२०

याची नोंद संबंधितांनी घ्यावी

ॲड. हरेश शेडेकर

फ्लॅट नं. ३०४, तिसरा मजला. ॥ विंग, ओम पांडुरंग ओ को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. गोडदेव, काशीनगर, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०१ १०५

सर्व नागरिकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, आदिनाथ को.ऑप. हौसिंग, सो. लि.,विशरिय अपार्टमेंट्स, शिवदास चाम्पसि रोड, माझगांव, मुंबई ४०० ०१० या संस्थेने, दिनांक -२९ सप्टेंबर २०१९ रोजी संपन्न झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने संमत करण्यात आलेल्या ठरावानुसार खार्ल नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचे (जमीन बांधकामासहीत) सदर संस्थेच्या नावे अभिहस्तांतरण करून घेणेबाबतची कार्यवाही स्वतः पुढाकार घेऊन सुरु करण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीबाबत ज्या कोणाचे हितसंबंध, हक्क, दावे (कुठल्याही स्वरूपाचे) असतील त्यांनी प्रस्तावित कार्यवाहीबाबत त्यांचे म्हणणे हि जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरूपात पुराव्यासह नोंदवाव्यात अन्यथा कोणाचीही काहीही हरकत नाही असे गृहीत धरून, सदर संस्था हि महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकांबाबत ( त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम १९६३ च्या कलम ११ अन्वये खालील मालमत्त्रेचे मानीव अभिहस्तांतरण करून मिळणेबाबतचा अर्ज, माननिय जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई (१) शहर तथा सक्षम प्राधिकारी , मल्होत्रा हाऊस, ६ वा मजला जी. पी. ओ. समोर,फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे रीतसर

जाहीर सूचना

अभिहस्तांतरण सदर संस्थेच्या नावे करून घेण्यास स्वतंत्रपणे पात्र ठरेल. मिळकतीचे वर्णन भूकर क्र- ७९ ब ,आदिनाथ को.ऑप. हौसिंग. सो. लि विशरिया अपार्टमेंट्स, भूकर सर्वेक्षण क्र. १०० (पार्ट) राझगांव विभाग, मिळकतीचे क्षेत्र ८०५.१८ चौ . मी. सदर शिवदास चाम्पसि रोड, माझगांव, मुंबई - ४००

अर्ज दाखल करून सदर मालमतेचे मानीव

०१० मिळकत हि येथे असून सदर मिळकत हि पूर्वी गुलझारे कास्मीरे इस्टेट मधील युनिट क , २ व ३ म्हणून ओळखली जात असे. ॲड. दिपीका नायक ऑफिस नं.४, जयशीला बिल्डिंग

२रा मजला, कॉन्व्हेंट गर्ल्स हाय स्कलच्या जवळ काकासाहेब गाउगीळ मार्ग, दादर (प), मुंबई- ४०००२८

दि. १०/०१/२०२०

स्थळ- मुंबई

## NTERTAINMENT NETWORK (INDIA) LIMITED CIN: L92140MH1999PLC120516

जाहार निवदन सदर संस्था मराठी संगीताला नवी ओळख त्यातील गुणवत्तेचा सन्मान करण्यासाठी आठव "Mirchi Music Awards मराठी २०१९ (पुरस्कार) चे आयोजन करीत आहे.

सदर पुरस्कारांमध्ये, १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान प्रकाशित झालेले मराठी चित्रपट संगीत संग्रह ग्राह्य धरले जातील. सदर पुरस्कारांसार्ठ ग्राह्य ठरलेले सर्व चित्रपट संगीत संग्रह यांची माहिती केलेल्या संकेत स्थळाला भेट द्या

## nttps://www.rautomirchi.com/ mma2019/marathi/index.html

झालेले प्रत्येक चित्रपट संगीत संग्रह पुरस्कारांसाट मिळळिवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत तरी कोणतेही चित्रपट संगीत संग्रह ह्यामध्ये आयोजकांकडून नजरचुकीने राहिले असल्यास आम्हाला त्वरीत खाली दिलेल्या e-mail वर त्याबद्दल प्रकाशनाची तारीख आणि इतर माहिर्त

puneet.kelkar@timesgroup.com १२ जानेवारी २०२० रोजी संध्याकाळी वाजेपर्यंत सदर माहिती देण्यात यावी.

पुरस्काराबद्दलच्या आधिक माहितीसाठी जसे पात्रता, नियम व अटी जाणून घेण्यासाठी खार्ल नमूद केलेल्या संकेत स्थळाला भेट द्या.

https://www.radiomirchi.com/ mma2019/marathi/index.html

## भाग प्रमाणपत्रे हरवल्याची सुचना

नोंदणीकृत कार्यालय: रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०. गुंतवणूकदार सेवा विभाग: रेमन हाऊस, ५ वा मजला, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन,

खालील भागधारकांकडून हरवले/गहाळ झाले असे कळविण्यात आलेल्या मूळ भाग प्रमाणपत्राच्या बदल्यात प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी होण्याकरिता

अ. क्र.	फोलिओ क्र.	भागधारकांचे नाव	प्रत्येकी रु. २ च्या समभागांची संख्या	भाग प्रमाणपत्र क्र.	विभिन्न क्र.
8	आर०००६०४८	रवी वेनुगोपाळ	१६००	१२५६५	१७२२४२७१–१७२२५८७०

कोणत्याही व्यक्तीचा सदर समभागांवर कोणताही दावा असल्यास किंवा वर वर्णन केल्याप्रमाणे हरवले/गहाळ झाले असे कळविलेल्या भाग प्रमाणपत्राच्या बद्ल्यात प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी करण्यास आक्षेप असल्यास, त्यांनी कृपया त्यांचे आक्षेप ह्या सूचनेच्या तारखेपासून सात (७) दिवसात वर दिलेल्या पत्त्यावरील **एचडीएफसी**च्या गृतवणूकदार सेवा विभागाकडे लेखी स्वरुपात कळवावा ; कसूर केल्यास **एचडीएफसी** प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया पार पाडेल. सदर सूचनेच्या मुदत समाप्तीपश्चात जर कोणीही व्यक्ती उपरोल्लेखित मूळ भाग प्रमाणपत्राशी व्यवहार करतील तर त्या तसे सर्वस्वी त्याच्या/तिच्या स्वत:च्या जोखीमीवर करतील आणि त्यासाठी **एचडीएफसी** जबाबदार राहणार नाही.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. च्या वतीने आणि साठी

अजय अगरवाल कंपनी सचिव

एफसीएस: ९०२३



या सुचनेद्वारे निम्नलिखित कर्जदारांना सुचित करण्यात खेते की, त्यांनी बँकेकद्दन सोने तारणावर घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास कसुर केली

आ. क्रा.	कर्जदारांचे नाव	कर्ज खाते क्रमांक	संबंधित शाखा	शिल्लक स्वकम (रु.)	लिलावाचे ठिकाण
9)	श्री. यहोश जारायण अठाल्ये	098800300069969	ठाकुर्ली शाखा	रु. १,४०,७६०.५९ दि. ३०.१२.२०१९ असेरीस व त्या पुढील व्याज	अनसुया बिल्डींग, स्टेशन रोड ठाकुर्ली, जिल्हा ठाणे.
₹)	श्री. मंदार ब. मंदावकर	0२०४००३०००५११९७	ठाणे शाखा	रु. ५१,४०९.५३ दि. ०३.०१.२०२० अक्षेरीस व त्था पुढील ब्याज	उल्का, हों. सूर्कृदराव अगासकर रोड, राम मारुती क्रॉस रोड भीपाडा, राणे ४००६०२.
\$)	श्री. महेश युवराज लांजेवर	oA\$A00\$000£5&&	कामोठे शाखा	रु. ७१,१४३.०० दि. ०४.०१.२०२० अखेरीस व त्या पुढील व्याज	प्लॉट न. २५, सेक्टर -२२, तूलर्स हाईटस्, तळ मजला, कामोटे तालुका पनवेल, जिल्हा - सकार - ४१०२०९.
8)	श्री. विवेक शंकर तारे	<b>03800300063543</b>	भोईसर शाखा	रु. १,४४,०३३.०० दि. २७.१२.२०१९ अखेरीस व त्या पुढील व्याज	ओफिस ज. ९ मंगलम अपार्टमेंट, पिटला मजला, पालपर भोईसर रोड, विरुद्ध भोईसर रेल्वे स्टेशनजवळ, भोईसर पश्चिम

सर्वाधिकार बैंकेकडे राडील

दि. १०.०१.२०२०

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

एक परिवार एक बैंक

कर्जटाराचे/जामीनदाराचे नांव आणि पत्ता

आस्ति वसुली शाखा : अंचल कार्यालय, मुंबई अंचल कार्यालय : जनमंगल, ४ था मजला, ४५/४७, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१, फोन: ०२२-२२६३०८८४ ईमेल : bom1450@mahabank.co.in/brmgr1450@mahabank.co.in



बयाणा रक्षम

Sd/-

**RAJNATH PAL** 

Advocate

8108726479

# (मुख्य कार्यालय : १५०१, 'लोकमंगल', शिवाजीनगर, पुणे : ४११ ००५)

## स्थावर मालमतेच्या विक्रीकरिता जाहीर सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यासह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स,

मालमतेचा तपशील

या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि कर्जदार व जामीनदार यांना विशेषकरुन सूचना देण्यात येते की, पुढे नमूद केलेल्या स्थायर मालमत्ता ज्या बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत

२००२ मधील रुल ८(६) च्या अटींनुसार स्थावर मिळकर्तींच्या विक्रीकरिता ई-ऑक्शन विक्रीची जाहीर सूचना

असून **बँक ऑफ महाराष्ट्र** यांचे अधिकृत अधिकारी यांनी या मालमत्तांचा **प्रत्यक्ष ताबा** घेतला आहे, त्या मालमत्तांची विक्री **"जसे आहे, जेथे आहे"** आणि **"जसे आहे, जे आहे"** आणि **"तेथे जे आहे"** या तत्त्वावर करण्यात येणार आहे. लॉट

(833)		16133151 313161	107.07750451630	Contentino					
9	कर्जदार : मे. पिनरॅप पॅकेजिंग प्रा. लि., शॉप २२४, २रा मजला, डिम्पल आकेंड	पुढील मालमत्तेचा सर्वसामाईक भाग : औद्योगिक	₹. २,८८,३७,000/-	₹. २८,९0,000/-					
	प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि., साई बाबा मंदिरामागे, ठाकूर कॉम्प्लेक्स,	शड/बाधकामासहात, जमानाचा गट न. २६५ पका १२६/२, १२७/१, २, क्षेत्रफळ १.२० हे. म्हणजे १२००० च मी गाव कळमगांव तालका शहापर डॉटेल	बोली वाढविण्याची किंमत	₹. 40,000/~					
	कांदिवली, पूर्व, मुंबई-४००१०१.								
			ई-ऑक्शनची तारीख	24/02/2020					
	जामीनदार: १) श्री रंग बिहारी भूत, २) श्री. अभिषेक भूत, ३)श्री पुनित भूत, ४) श्रीमती नूतन भूत, ५) गिरीराज पॅकेजिंग सोल्युशन्स् (प्रोप्रा. रंग बिहारी भूत)	हिल टापजवळ, भारत स्प्रिंग लामटडसमार, मुब्द आग्रा नेशनल हायवे, जि. ठाणे–४२१३०१.	<b>ई-ऑक्शनची वेळ</b> : दु १२.३० ते दु ०१.३० पर्यंत, प्रत्येकी ५ गिनिटांच्या अमर्यादीत मुद्दत वाढीसह						
	येणे रक्कमः रु. ३,२०,८४,३७४.८९/ – (रुपये तीन कोटी वीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर आणि पैसे एकोणनव्यद फक्त) अधिक त्याववरील दि. ०१/०१/२०१५ पासून लागू न केलेले व्याज, वजा त्यानंतरची वसुली, जर असेल तर, अधिक सर्व किंमत, आकार व खर्च किंवा इतर प्रासंगिक खर्च								
	लिलावात भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे / केवायसीचे कागद्पत्र / ईएमडी पाहणी करण्याची तारीख आणि वेळ : दि.०७ / ०२ / २०२० दु. १२.०० ते दु. ३.००	प्रूफ इ. सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २४/०२/२०	२२० (सकाळी १०.०० ते र	मायं.५.०० पर्यंत)					
Ş	लिलावात भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे/केवायसीचे कागदपत्र/ईएमडी पाहणी करण्याची तारीख आणि वेळ : दि.०७/०२/२०२० दु. १२.०० ते दु. ३.००	प्रूफ इ. सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २४/०२/२० (पूर्वनियोजित वेळेनुसार)							
2	लिलावात भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे/केवायसीचे कागदपत्र/ईएमडी पाहणी करण्याची तारीख आणि वेळ : दि.०७/०२/२०२० दु. १२.०० ते दु. ३.०० कर्जदार : मे. ॲक्सिस आयएनसी. प्रोप्ना. श्री. राजेन्द्र धोंड मांजरेकर – ४७ ए.	प्रूफ इ. सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २४/०२/२० (पूर्वनियोजित वेळेनुसार) फलॅट नं. ५०२ चा सर्वसामाईक भाग, क्षेत्रफळ ८९८ ची.फू. (सुपर बांधकाम क्षेत्र), ५ वा मजला, 'ए' विंग,	रु. ५२,५७,२३०/- बोली वाडविण्याची किंमत	₹. ५,२६,000/-					
2	लिलावात भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे/केवायसीचे कागदपत्र/ईएमडी पाहणी करण्याची तारीख आणि वेळ : दि.०७/०२/२०२० दु. १२.०० ते दु. ३.०० कर्जदार : मे. ॲक्सिस आयएनसी. प्रोप्ना. श्री. राजेन्द्र घोंडू मांजरेकर – ४७ ए, टोडी इन्डस्ट्रीयल इस्टेट, सन मिल कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई ४०००१३.	प्रूफ इ. सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २४/०२/२० (पूर्वनियोजित वेळेनुसार) फ्लॅट नं. ५०२ चा सर्वसामाईक भाग, क्षेत्रफळ ८९८ ची.फू. (सुपर बांधकाम क्षेत्र), ५ वा मजला, 'ए' विंग, बिल्डींग 'शिव गोविंद' सीएचएसएल, प्लॉट नं. २२४, वर	रु. ५२,५७,२३०/- बोली वाडविण्याची किंमत प्रत्यक्ष	रु. ५,२६,०००/- रु. ५०,०००/-					
2	लिलावात भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे/केवायसीचे कागदपत्र/ईएमडी पाहणी करण्याची तारीख आणि वेळ : दि.०७/०२/२०२० दु. १२.०० ते दु. ३.०० कर्जदार : मे. ॲक्सिस आयएनसी. प्रोप्रा. श्री. राजेन्द्र घोंडू मांजरेकर – ४७ ए, टोडी इन्डस्ट्रीयल इस्टेट, सन मिल कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई ४०००१३. तसेच: 'ए' विंग, 'शिव गोविंद' बिल्डींग, सीएचएसएल, प्लॉट नं. २२४, सेक्टर १३,	प्रूफ इ. सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २४/०२/२० (पूर्वनियोजित वेळेनुसार)  फ्लॅट नं. ५०२ चा सर्वसामाईक भाग, क्षेत्रफळ ८९८ ची.फू. (सुपर बांधकाम क्षेत्र), ५ वा मजला, 'ए' विंग, बिल्डींग 'शिव गोविंद' सीएचएसएल, प्लॉट नं. २२४, वर बांध्ययात आलेली सेक्टर १३ शिल्प चौकाजवळ	रु. ५२,५७,२३०/- बोली वाडविण्याची किंमत प्रत्यक्ष	रु. ५,२६,०००/- रु. ५०,०००/- ताबा					

येणे रक्कमः रु. ४१,६८,४७४/ - (रुपये एक्केबाळीस लाख अङ्सष्ट हजार चारशे ची-याहतर फक्त) अधिक त्यावरील लागू न केलेले १२.७५% दराने वार्षिक व्याज, दि. ०४/०७/२०१५ पासूनच्या मासिक येण्यासहीत, वजा त्यानंतरची वसुली, जर असेल तर, अधिक सर्व किंमत, आकार व खर्च किंवा इतर प्रासंगिक खर्च.

लिलावात भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे / केवायसीचे कागदपत्र / ईएमडी प्रूफ इ. सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २४ / ०२ / २०२० (सकाळी १०.०० ते सावं. ५.०० पर्यंत)

पाहणी करण्याची तारीख आणि वेळ : दि. १५/०२/२०२० द्. ११.०० ते द्. ३.००

3 कर्जदार : मे. कुलदीप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., रा. : २८१-२८२, सुंदर ट्रान्सपोर्ट पुढील मालमत्तेचा सर्वसामाईक भाग : रो हाऊस नं. ४, रु. १,४३,०९,७५०/- रु. १४,३१,०००/-

लेन, कोळसा बंदर, दारूखाना, मुंबई-४०००१० महापौर बंगल्याजवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-जामीनदार: १) श्री. जयशंकर आर. मिश्रा, २) श्री. ग्यानशंकर आर. मिश्रा, ४००६ १४. बांधकाम क्षेत्रफळ : २४०५ ची.फ. श्री. शेखर ए. जाधव, ४) श्री. अमित बिपीन शहा.

गणेश व्हिला, प्लॉट नं. २७, सेक्टर २६, पारसिक हिल, बोली वादविण्याची किंमत 😿 ५०,०००/-ई-ऑक्शनची तारीख २५/०२/२०२०

**ई-ऑक्शनची वेळ** : द. १२.३० ते द. ०१.३० पर्यंत, प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत मुदत वाढीसह

येण्यासहीत, वजा त्यानंतरची वसुली, जर असेल तर, अधिक सर्व किंमत, आकार व खर्च किंवा इतर प्रासंगिक खर्च लिलावात भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे / केवायसीचे कागदपत्र / ईएमडी प्रुफ इ. सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २४ / ०२ / २०२० (सकाळी १०.०० ते सायं.५.०० पर्यंत)

येणे रक्कमः रु. १,४८,३६,१७३.०० (रुपये एक कोटी अर्बुचाळीस लाख छत्तीस हजार एकशे त्र्याहत्तर फक्त) अधिक त्यावरील दि. १५/०५/२०१४ पासूनचे लागू न केलेले व्याज, मासिक

पाहणी करण्याची तारीख आणि वेळ : दि. ०१/०२/२०२० द्. ११.०० ते द्. ३.००

महत्त्वाच्या अटी व शर्ती : १. लिलावाने ब्रिकी /बिर्डींग फक्त ई "ऑनलाईन इलेक्ट्रॅनिक" पध्दतीने करण्यात येईल. आवश्यक केवायसी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp.biders सह बीडर्सची नोंदणी करणे आवश्यक आहे. २. सदर नोटीसीची प्रसिध्दी ही सरफेसी ॲक्ट अंतर्गत वर नमूद केलेल्या कर्जदार/जामीनदार/गहाणदार यांच्यासाठी ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे. ३. इच्छुक खरेदीदार /प्रस्तावक यांनी बयाणा रक्कम अनामत (ईएमडी) एनईएफटी/ आरटीजीएस्च्या माध्यमातून अकाऊंट नं. ६०११६६०४४४९, खात्याचे नाव ARB e-Auction A/c (Name of Borrower), आयएफ्एससी कोड MAHB0001450 द्वारे अथवा बँक ऑफ महाराष्ट्र, अकाऊंट Name of the Borrower (जसे प्रकरण असेल त्यानुसार), आणि कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेद्वारे काढलेल्या, मुंबई येथे देय असलेल्या डिमांड डाफ्टद्वारा जमा करावी. ४. कोणत्याही कारणास्तव विक्रीची रक्कम भरण्यात कसूर झाल्यास किंवा यशस्वी प्रस्तावकाकजून विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात कसूर झाल्यास, बँक संपूर्णपणे स्वतःच्या निर्णयानुसार यशस्वी प्रस्तावकाकजून आधी भरण्यात आलेली रक्कम जप्त करेल आणि सदर मालमत्ता पुन्हा विक्रीसाठी / विनियोग करण्यासाठी ठेवेल, तसेच पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सदर मालमत्तेवर किंवा मालमत्तेच्या कोणत्याही भागावर कसूर करणाऱ्या यशस्वी प्रस्तावकाचा कोणताही दावा फेटाळून लावण्यात येईल. ५. प्रस्तावकांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी आपला प्रस्ताव सादर करण्यापूर्वी आणि ई-ऑक्शन विक्री प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी ई-ऑक्शन सेलच्या अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी वेबसाईट https://ibapi.in किंवा http://www.bankofmaharashtra.in/propsale.asp पहावी. ६. सदर नोटीस ही प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या स्पष्टीकरणासाठी मूळ इंग्रजी नोटीस ग्राह्य धरली जाईल.

> अधिकृत अधिकारी, व मुख्य प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, एआरबी, मुंबई

# सुचना

७८ इक्विटी शेअर्स चे विशिष्ठ प्रमाणपत्र असलेले सामायिक प्रमाणपत्र याद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. एसीसी लिमिटेड फोलीओ नं. A10684 नावाने असलेले (चे.) 897857 - 897859, 1218909 - 1218912, 1631881- 1631887, 1986134 1986135, 2259777 - 225978, 2259782 - 2259782, 3105948 - 3105952, 3338388 - 3338392, 5612992 - 5613003, 7835112 - 7835116, 8649247 8649275, अंतर्गत फोलियो पासुन अचलचंद्र नारंजी विठानी आणि श्रीमती बकुला अचलचंद्र विठानी यांच्याकडून सदर इक्विची शेअर्स गहाळ झाले आहेत किंवा चुकीच्या मार्गाने गेले आहेत आणि दिलेल्या स्वाक्षरी नुसार कंपनीने त्या समभागांना हुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अर्ज केला आहे. उपरोक्त प्रमाणपत्रे असलेल्या किंवा त्या शेअर्स कडे हक्क असलेल्या कोणत्याही व्यक्तीने हा अहवाल सिमेंट हाऊस, १२१ महर्षि कर्वे रोड, मुंबई ४०००२० येथे कंपनीच्या शेअर्स विभागाकडे द्यावा. या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या आत दावा दाखल करावा. त्यानंतर कोणत्याही दाव्याची दखल घेतली जाणार नाही आणि कंपनी डुप्लिकेट शेअर्स प्रमाणपत्र देण्यास पुढे

दिनांकः १० जानेवारी २०२०

नुबई, शुक्रवार, १० जानेवारी २०२०

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that one of our

clients intends to purchase the Flat more

particularly described in the Schedule

hereunder written, the Owners of which are

(1) Mr. Kaiwan Fali Driver, (2) Mr. Tehemtun

Fali Driver, and (3) Mrs. Kamal Joshua

D'mello. Any person having any claim

/objection against or in the said Flat onto any

part, thereof by the way of inheritance, share,

sale, mortgage, transfer, lease, sub-lease,

tenancy, sub-tenancy, lien, license, charge,

trust, maintenance, judgment/decree, order,

allotment, easement, gift, devise, bequest,

exchange, possession, occupation, encum-

brance, Agreement, Sale Deed or otherwise

howsoever are hereby required to make the

same known in writing to the undersigned at

its office at Shantidoot, Ground Floor,

Subhash Road, Opposite Madrasi Ram

Mandir, Vile Parle (East), Mumbai – 400 057

within 14 (fourteen) days from the date

hereof with documentary proof in support of

such claim/objection, otherwise it will be

deemed that there are no claims/objections

and/or that the same are waived/abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

A Flat bearing no.74 in Block/Wing "B

admeasuring 500 sq. ft. (appx.) carpet area

on the Second floor, in the building known as

"Gopal Mansion" of the Society known as

Gopal Mansion Co-op. Hsg. Soc. Ltd. situated

at Guru Nanak Road (Station Road), Bandra

(West), Mumbai - 400050, constructed on

land bearing Survey no. 235-A/1 of Village

On or towards the West: By the properties partly of

Gopibai Atmaram Manker, Vijay Raj Co-op. Hsg. Soc

On or towards the North: By the properties of the

On or towards the South: By Panthaky Agiyari

Trustees of Late Sir R. J. Tata bearing Survey no. 235,

For SAKLIKAR & ASSOCIATES,

PUBLIC NOTICE

M/s.Sairaj Construction, a partnership

firm through its partner Mr. Kamlesh R.

Ambani and Mr. Deepak K. Ambani did acquire development right in respect of the

following properties from the owners Mr.

Peter Jokim Rodricks & Others & 11

others, by virtue of Registered

Development Agreement Dated:

16.04.2003 under the terms, condition &

consideration mentions therein &

thereafter constructed a building having

Ground Plus Three & Four upper floors (Hereinafter referred to as Said Building),

Thereafter M/s. Sairaj Construction,

through its partner Mr. Kamlesh R.

Ambani & Mr. Deepak K. Ambani has

sold the flats of the said building to

individual buyers. Thereafter, due to your

non co-operation the flat buyers have

jistered the society named "SHREE SAI

KARISHMA CO-OPERATIVE HOUSING

SOCIETY LTD." Regd No. TNA/ (TNA) /

HSG / (TC) / 23308 / 2011 (Hereinafter

referred to as the Said Society) Thereafter,

the said society on number of times

requested M/s. Sairaj Construction,

through its partner to convey the land &

building in the name of the said society but

they have sales to do so therefor the said

society have issued notice dated

01.02.2019 upon M/s. Sairaj Construction,

at your registered address, but the service

Therefore, M/s. Sairaj Construction, a

Registered partnership firm through its

partner Mr. Kamlesh R. Ambani and Mr.

Deepak K. Amban, is hereby requested

that, to come forward & to execute a

convevance deed and to convev the land &

building of the society mentioned here in

SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT piece or parcel of the land

bearing survey No. 308, New Survey No.

54, Hissa No. 4 & 5 situated, lying & being

at Opp. Vagad Nagar, Near Ramdev park,

Building consisting of Ground Plus

Three & Four Upper Floors total

admeasuring 1766.6 sq yards along with

all the common area parking & other

Mira Road (E), Thane 401 107.

Place : Mumbai

Dt. 10.01.2020

राखीव किंमत

below in the name of the said society.

of which is failed.

Bandra and bounded as follows:

Ltd, and building of Hotel Siddharth.

Dated: 10th January, 2020.

(Parsee Fire Temple)

On or towards the East: By Turner Road.

श्रीमती बकुला अचलचंद्र विठानी

# PUBLIC NOTICE

Public at large is hereby given notice that I am investigating the title of my clients VIRAL CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, having its registered office at Nadiadwala Colony, Malad (West), Mumbai – 400064 in respect of property described

Any person having or claiming any estate or interest by way of sale, mortgage, equitable mortgage, transfer, lease, exchange, gift, device, bequest, trust, share, inheritance, maintenance, possession, licence, lease, tenancy, sub-lease, under lease, lien, charge, easement, right of way or otherwise however in or to the said property or any part thereof are hereby require to give notice (with due and detailed particulars thereof, supported by documentary evidence) by Registered Post AD which shall reach undersigned within 14 days hereof after which period the appropriate title certificate will be issued without any reference to any claim and such claim if any, shall be considered as waived, abandoned or given up and of no legal effect and consequence.

SCHEDULE OF THE PROPERTY

Plot of Land with building standing thereon admeasuring 887.1 sq. mtr. or thereabouts, bearing Survey No. 149/2 (part), CTS No. 939-A/12, of village Pahadi Goregaon, Taluka Borivali of Mumbai suburban District being lying and situate at Viral Co-operative Housing Society Ltd., Nadiadwala Colony No. 1, on the plot No. 13/14, Off S. V. Road, Malad (West), Mumbai – 400064, and in the Registration Sub District of Mumbai within the limits of Greater Mumbai.

On or towards the East : by 3 way Road, Nadiadwala Colony No. 1 On or towards the West : by boundary of Bombay Talkies Compound On or towards the North : by boundary of Ramsarovar Building On or towards the South: by Dead end road to Jamna Niwas Mumbai: Dated this 7th day of January'2020,

Sd/-HARESH J. LULIA Advocate High Court, 502/B, 5th Floor, Sagar Niwas, Carter Road No. 5,

Rai Dongri, Borivali (East), Mumbai – 400 066. परिशिष्ट 4 नियम 8(1) पहा

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी) ज्या अर्थी.

निम्न स्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922DL2005PLC136029)** सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत 30.09.2019 रोजी सूचनेत नमद केलेली आणि अधिक रक्कम रू.14.94.594/- (रूपये चौदा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याण्णव फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLLPM00383362 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 28.09.2019 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार सिद्धार्थ अजय देशमुख **आणि मेधा सिद्धार्थ देशमुख** यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 07.01.2020 रोजी

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.14,94,594/- (रूपये चौदा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याण्णव फक्त) पढील व्याज 28.09.2019 पासन प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं.401, चौथा मजल्या वर, विंग डी चर्ट्ड क्षेत्र 28.07 स्के.मी. ,"उमा आशिष" ने ओळखले जाणारे कॉम्पलेक्स मध्ये, 1) सर्व्हे नं.5 हिस्सा नं. 17, क्षेत्र मापित 0 हे-25आर 0पै आकार 0 रूपये-69 पैसे, 2) सर्व्हे नं.5 हिस्सा नं. 18, क्षेत्र मापित 0 हे-02आर 0पै आकार 0 रूपये-05 पैसे, गाव जौवेली मध्ये स्थित, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे-421503, महाराष्ट्र बदलापुर (प), ठाणे-421503, महाराष्ट्र आणि अत्याधुनिक प्रस्तावीत सामुदायिक क्षेत्र आणि फ्लोरवरील त्वरित लॅंडिंगची सुविधा

फ्लॅट एकत्रितपणे खालील प्रमाणे परिबद्ध आहे: पूर्व: सर्व्हे नं.5 हिस्सा नं.20 उत्तर: सर्व्हे नं.5 हिस्सा नं.16 तारीख: 07.01.2020 स्थळ : ठाणे

पश्चिम: सर्व्हे नं.4 दक्षिण: सर्व्हे नं.5 हिस्सा नं.19 सही/-अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामध्ये, मुंबई न्यायपीठ

कंपनी योजना आवेदन क्र. ३२१४/२०१९

कंपनी योजना याचिका क्र. ४५१७/२०१९

सहसंबंधित

कंपनी अधिनियम, २०१३ (१८/२०१३) च्या बाबतीत;

एन्सेम्बल होल्डिंग्स अँड फायनान्स लिमिटेड ('ईएचएफएल किंवा 'डिमर्ज्ड कंपनी') आणि गोदरेज इंडस्ट्रिज लिमिटेड ('जीआयअल' किंवा 'रिझल्टिंग कंपनी') आणि त्यांचे संबंधित भागधारक ('योजना' किंवा 'ही योजना') यांच्यातील व्यवस्थेच्या योजनेच्या (डिमर्जर) बाबतीत

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर लागू तरतुदी तसेच कंपनी (तडजोडी, व्यवस्था व एकत्रीकरण) नियम, २०१६ च्या बाबतीत.

कंपनी अधिनियम १९५६ त्या तरतुर्दीच्या अंतर्गत विधिसंस्थापित कंपनी जिचे नींदणीकृत कार्यालय पिरोजशानगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई- ४०० ०७९, महाराष्ट्र येथे पहिली सीआयएन: युद्द७१२०एमएच१९९२पीएलसी०६५४५७ याचिकाकर्ता कंपनी

एन्सेम्बल होल्डिंग्स अँड फायनान्स लिमिटेड,

# याचिकेच्या सुनावणीची सूचना

एन्सेम्बल होल्डिंग्स अँड फायनान्स लिमिटेड आणि गोदरेज इंडस्ट्रिज लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यामधील व्यवस्थेच्या योजनेच्या (डिमर्जर) मंजुरीच्या आदेशासाठी कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत एन्सेम्बल होल्डिंग्स अँड **फायनान्स लिमिटेडने,** पहिली याचिकाकर्ता कंपनीने, शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९ रोजी एक याचिका सादर केली होती आणि सन्माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ ('एनसीएलटी') यांनी शुक्रवार, २० डिसेंबर २०१९ रोजी सदर याचिका दाखल करून घेतली होती. सन्माननीय एनसीएलटीने शुक्रवार, ३१ जानेवारी २०२० रोजी सदर याचिकेवर सुनावणी करण्याचे निश्चित केले आहे.

सदर याचिकेला समर्थन करण्यास अथवा विरोध करण्यास इच्छुक असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, त्याच्या/तिच्या नाव व पत्थासह त्याने/तिने किंवा त्याच्या/तिच्या अधिवक्त्याने स्वाक्षरी केलेली, त्याच्या/तिच्या इराद्याची सूचना ही याचिका सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी किमान २ दिवस अगोदर, पहिल्या याचिकाकरवाँच्या अधिवक्त्याकडे पोहोचेल अशी पाठवायची आहे. याचिकेला विरोध करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तीने अशा सूचनेसह विरोधाची कारणे किंवा त्याची/तिची प्रतिज्ञापत्राची प्रत सादर करायची आहे.

कोणत्याही व्यक्तीला याचिकेची प्रत हवी असल्याल, विहित शुल्काचा भरणा केल्यावर सदर प्रत निम्नस्वाक्षरीकर्त्याकडून सादर करण्यात येईल.

९ जानेवारी २०२० रोजी दिनांकीत

स्वाक्षरी याचिकाकर्ता कंपनीसाठी अधिवक्ता १६०२, नव परमाण्

हेमंत सेटी अँड कं.

अमर सिनेमाच्या मागे,

चेंबूर, मुंबई- ४०००७१

Date: 9th January, 2020

ncluding the representative of the said Developer.

Place: Mumbai

# Shree Steel Wire Ropes Ltd

Regd. Office: Gat No. 183-185, K.I.D.C. Ins. Area, Village-Dheku Tal.-khalapur, Dist.- Raigad, Khopoli -410203 Email: info@sswrl.com • Tel. No. 022-6739 9999

## NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 1" February, 2020 inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 31°

Trading window under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 was closed from 2<sup>nd</sup> January, 2020 till 48 hours after the results are made public

This information is also available on the website of the Company at www.sswrl.com and on website of the BSE Limited at www.bseindia.com For Shree Steel Wire Ropes Limited

Manoj Jeswani **Managing Director** 

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO PUBLIC AT LARGE THAT my clients Ballaleshwar Mandar Co-op. Housing Society Ltd. bearing Registration No. BOM/W-KE/HSG/TC/4915 of 1990-91 dated 27th July, 1990 and having its registered office at Mandar Apartment, Hanuman Cross Road No.2, Vile Parle (E), Mumbai- 400057 (the Society), have given a termination notice dated 8th November, 2019 through the undersigned to Baba Realtors and Developers Pvt. Ltd. ("The Said Developer") and having their registered office at Baba House, 4th Floor, 86, Sir M. V. Road, Andheri (East), Mumbai 400093, in respect of Registered Development Agreement dated 11.11.2009 bearing Sr. No. 10466/2009 in the office of Sub-Registrar of Assurances, Bandra, Mumbai in respect of building of the society known as "Mandar Apartment." situated in K-East Municipal Ward, at Hanuman Cross Road No.2, Vile Parle (E), Mumbai - 400057 ( "The Said Property.) and more particularly described in the Schedule hereunder wherein the Society has granted development rights to the said developer for redevelopment of the property more particularly mentioned in the schedule of the agreement. The Society, has simultaneously through the said notice also revoked, cancelled and withdrawn the Power of Attorney dated 11.11.2009 (Hereinafter referred to as 'POA') and registered under Sr. No. 10467/2009 in the Office of Sub-Registrar of Assurances, Bandra, Mumbai, executed in favour of (1) Shri Ashok Motiram Chawla and (2) Shri Pavan Chandulal Khemani, the Directors of the said Developers

Notice is also hereby given that Baba Realtors and Developers Pvt. Ltd. or any of its Directors are not hereafter authorized to act as the Developers of the said Society on the basis of the said Development Agreement and POA and are no longer authorized to do any acts, deeds, matters or things on the basis of the said Development Agreement and POA executed in the favour of the Developer by the Society. Further, no person should enter into any transaction of whatsoever nature in respect of the subject property with the said Developer or any representative of the said Developer and in case any person enters into any such agreement, arrangement, understanding or transactions with the said Baba Realtors and Developers Pvt. Ltd. with respect of the property of the Society, the same shall not be binding upon the Society and would be entirely at the risks, costs and consequences of the concerned persons.

THE SCHEDULE OF THE SAID PROPERTY

All that piece or parcel of land together with the building known as Mandar Apartment standing thereon having ground +4 upper floor, two wings, without lift, and two open garages of 180sq, ft. each, in the compound of the said property bearing Survey No.63, Hissa No.10 and 11, bearing the City Survey numbers 734(734 - 1 to 12), 727A and 727B of Vile Parle (East), Mumbai - 400057, aggregating to total area of 974.6 sq.mtrs together with benefit of FSI in lieu of road, admeasuring about: 316.80 sq.mtrs.

Dated this 10th day of January, 2020. Shivani Samel (Advocate) Gundecha Chambers, Ash Lane, Fort, Mumbai - 400023

# जाहीर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, आमच्या अशिलांच्या सूचनेनुसार आम्ही श्री. अमर नरेंद्र गाला, निवासस्थान ०४०३/४, टॉवर बी, अशोक टॉवर, डॉ. एस. एस. राव रोड. परळ, मुंबई- ४०००१२ या खाली नमूद केलेल्या **सूचीमध्ये** अधिक तपशीलवार स्पष्ट केलेल्य संकुलाच्या (**संकुल**) मालकीहक्काची चौकशी करत आहोत.

संकुल किंवा त्याच्या कोणत्याही भागासंबंधी कोणत्याही प्रकारचा वारसा, तारण, विक्री, विक्री करारनामा, हस्तांतरण, अभिहस्तांकन, भाडेपट्टा, पोटभाडेपट्टा, परवाना, पोटपरवाना, धारणाधिकार, आकार, विश्वस्त, वहिवाट, भेट, ताबा, परतावा, कोणताही भार किंवा कोणत्याही विश्वस्तांतर्गत लाभार्थी हक्क/ हितसंबंध, वहिवाटीचा हक्क किंवा इतरांच्या आधी मालमत्ता खरेदी करण्याचा हक्क किंवा कोणत्याही करारनाम्याअंतर्गत किंवा रचनेअंतर्गत किंवा कोणताही खटला, निवाडा, हुकूमनामा किंवा कोणत्याही न्यायालयाने किंवा प्राधिकरणाने पारित केलेली जोड किंवा आदेश, लिस-पेन्डन्स, निवाडा किंवा कोणत्याही निवाडा अधिकाऱ्याचे आदेश, देवाणघेवाण, फाळणी, कुलमुखत्यारपत्र, मृत्यूपत्र, वारसाहक्क, भाडेकरार, विकास हक्क, कौटूंबिक व्यवस्था/ तडजोड, ताबा, वितरण किंवा अन्यथा काहीही याद्वारे कोणताही हक्क , मालकी , हितसंबंध किंवा दावा (**दावा)** असल्यास त्यांना खाली सही करणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण कागदोपत्री पुराव्यांसह खैतान ॲन्ड कं., वकील, वन इंडियाबुल्स सेंटर, १३वा मजला, टॉवर १, ८४१, सेनापती बापट मार्ग, मुंबई ४०००१३ येथे या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत कळवण्याची सूचना देण्यात येत आहे. अन्यथा दावेदारांनी सदर दावा जाणूनबुजून सोडून दिला आहे आणि / किंवा त्यावर पाणी सोडले आहे आणि / किंवा सदर दावा चालवण्याचा अधिकार सोडून दिला आहे असे गृहित धरले जाईल.

## उक्तनिर्देशित संदर्भ सूची (संकुलाचा तपशील)

युनिट क्रमांक १४०६, सुमारे १६७९ चौ. फूट (चटई क्षेत्र) किंवा तत्सम, लोढा सुप्रिमस या

नावाच्या इमारतीत (**इमारत**), १४ वा मजला, लोअर परळ विभाग, अप्पर वरळी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३ येथील न. भू. क्र. ४५३ वर स्थित इमारतीच्या खालील तळघरात असलेल्या ३ (तीन) बी २०२९, बी २०३१ आणि बी २०३२ या क्रमांकांच्या वाहनतळाच्या जागांसह. खेतान ॲन्ड कं. करीता

> सही/ -हर्ष पारीख भागीदार

स्थान : मुंबई राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामध्ये.

दिनांक: १०.०१.२०२०

मुंबई न्यायपीठ कंपनी योजना याचिका क्र. ४५१७/२०१९ सहसंबंधित

कंपनी योजना आवेदन क्र. ३२१४/२०१९ कंपनी अधिनियम, २०१३ (१८/२०१३) च्या बाबतीत;

एन्सेम्बल होल्डिंग्स अँड फायनान्स लिमिटेड ('ईएचएफएल'

किंवा 'डिमर्ज्ड कंपनी') आणि गोदरेज इंडस्ट्रिज लिमिटेड ('जीआयअल' किंवा 'रिझल्टिंग कंपनी') आणि त्यांचे संबंधित भागधारक ('योजना' किंवा 'ही योजना') यांच्यातील व्यवस्थेच्या योजनेच्या (डिमर्जर) बाबतीत

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २३० ते २३२ आणि

कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर लागू तरतुदी तसेच कंपनी (तडजोडी, व्यवस्था व एकत्रीकरण) नियम, २०१६ च्या बाबतीत.

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड, कंपनी अधिनियम १९५६ त्या तरतुर्दीच्या अंतर्गत विधिसंस्थापित कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय गोदरेज वन, पिरोजशानगर, पूर्व दुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई- ४०० ०७९, महाराष्ट्र येथे

सीआयएन: एल२४२४ १एमएच१९८८पीएलसी०९७७८१ याचिकाकर्ता कंपनी याचिकेच्या सुनावणीची सूचना

... दुसरी

# एन्सेम्बल होल्डिंग्स अँड फायनान्स लिमिटेड आणि गोदरेज इंडस्ट्रिज लिमिटेड आणि त्यांचे

संबंधित भागधारक यांच्यामधील व्यवस्थेच्या योजनेच्या (डिमर्जर) मंजुरीच्या आदेशासाठी कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडने, दुसरी याचिकाकर्ता कंपनीने, शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९ रोजी एक याचिका सादर केली होती आणि सन्माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ ('एनसीएलटी') यांनी शुक्रवार, २० डिसेंबर २०१९ रोजी सदर याचिका दाखल करून घेतली होती. सन्माननीय एनसीएलटीने शुक्रवार, ३१ जानेवारी २०२० रोजी सदर याचिकेवर सुनावणी करण्याचे निश्चित केले आहे.

सदर याचिकेला समर्थन करण्यास अथवा विरोध करण्यास इच्छुक असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, त्याच्या/तिच्या नाव व पत्त्यासह त्याने/तिने किंवा त्याच्या/तिच्या अधिवक्त्याने स्वाक्षरी केलेली, त्याच्या/तिच्या इराद्याची सूचना ही याचिका सुनावणीसाठी निश्वित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी किमान २ दिवस अगोदर, दुसऱ्या याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्याकडे पोहोचेल अशी पाठवायची आहे. याचिकेला विरोध करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तीने अशा सूचनेंसह विरोधाची कारणे किंवा त्याची/तिची प्रतिज्ञापत्राची प्रत सादर करायची आहे.

कोणत्याही व्यक्तीला याचिकेची प्रत हवी असल्याल, विहित शुल्काचा भरणा केल्यावर सदर प्रत निम्नस्वाक्षरीकर्त्याकडून सादर करण्यात येईल.

९ जानेवारी २०२० रोजी दिनांकीत

हेमंत सेठी अँड कं. याचिकाकर्ता कंपनीसाठी अधिवका १६०२, नव परमाणू, अमर सिनेमाच्या मागे,

चेंबूर, मुंबई- ४०००७

दिनांक : 0९/09/२०२० विकाण : मुंबई freepressiournal in

□ HDFC

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

चर्चगेट, मुंबई ४०० ०२०. **ई-मेल:** investorcare@hdfc.com, **सीआयएन:** एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६ सुयोग्य क्षतिपूर्ती आणि प्रतिज्ञापत्रासह केलेली विनंती हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी) ला प्राप्त झाली आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : ०८.०१.२०२०

केंद्रीय कार्यालय - मधुकुंज, प्लॉट नं. पी-५२, एम.आय.बी.सी.फेज-२, कल्याण शीळ रोड, सोनारपाडा, डॉबिवली (पूर्व) ४२९ २०४.

जाहीर सूचना

आहे. सबब सदर कर्जदारांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कर्जखात्यावरील येणे बाकी रक्कमेवा त्वरीत भरणा करावा व त्यांनी तसे न केल्यास त्यांची कर्जापोटी तारण ठेवलेल्या दाजिञ्यांची दिजांक २९.०९.२०२० रोजी सकाळी १९.३० वाजता खाली जमुद केलेल्या ठिकाणी जाहिर लिलावाद्वारे विकी करण्यात येहेंल याची त्यांजी जॉद प्रयावी. संबंधित कर्जदारांजा ही अंतिम सचना आहे

सदर लिलाव कोणतेही कारण न देता आणि पूर्व सूचनेशिवाय रद्ध करणे / पूढे ढकलणे अथवा कोणतीही बोली स्विकारण्याचा वा नाकारण्याचा

 उपरोक्तेश्वित मराठी मनकुरामध्ये काही तोरिग्धता असस्यात / आदक्क्यास इंग्रजी मनकुर ग्राह्य मानावा. हो.जा.स.बैंक लि.



# **Brands battle** the troll-storm

From consulting firms to tech and detergent companies, brands are busy swatting away online crusaders

**NEHA ALAWADHI** 

New Delhi, 9 January

t has been a rocky start to the year. With protests raging all around and tempers on a short fuse, within weeks of sending out New Year greetings and messages of peace, social media timelines for many brands are reeling under abuse and threats of boycott.

It all started out with two technology firms at the centre of a storm because two of their representatives were believed to be attending an event organised by the RSS. Their mistake: mixing religion with business, which is always tricky in this country, said experts.

But religion is not the only crossed item on the 2020 list. Detergent brand Nirma that has largely steered clear of any such controversies, is in the thick of one. Its portrayal of Maratha warriors has hurt the community's pride, leading to an outpouring of outrage online.

And Deepika Padukone is being pilloried for her support for the students of JNU. Her movie that releases this week is being boycotted and Medlife, a brand she endorses and one that has also associated with her movie, is fielding abusive rants on its timeline

Rage and fulmination are the norm and brands are vulnerable as they define their online identities, said several experts. "Everything on brand perception is formed on social media. Even brands that do not have an online presence, market themselves online," said a senior image management consultant who did not want to be named. She believes that



the tech companies must be prepared to deal with the mud being flung at their brands; he added, "It won't hold ground to say the two individuals could have their own political or religious views, they represent the brand as senior executives, and in social media parlance, their views represent the views of the brand."

What must brands do to stay out of the fire?

"Typically in good and bad times, sensitive and non-sensitive ones, my advice is to keep a complete distance from two things, politics and religion. A brand is treading on thin ice otherwise," said Harish Bijoor, founder, Harish Bijoor Consults.

What makes religion such a sensitive subject? A 2018 paper titled "Does Religion Sell? A brief journey in religion and advertising,"(marginalie.hypot heses.org) may have an answer. The author says the people want controversy in their advertising, but only in moderate doses. They want religion to stoke their desires just as they want some amount of sexual undertones, but they want all this in small safe doses and brands must know the line.

Brands must also know that nothing is sacred for trolls—within hours of the poster about the RSS event being tweeted, Accenture's old projects in India were dug out, its global CEO tagged

in tweets asking about the company's stand on such issues. Ditto for Zoho.

In the fraught times we live in, it is not just religion that stokes the fires of controversy. In such instances, it may be best to take the trolls head on. As the chief marketing officer of Medlife.com has done in a LinkedIn post.

She explains the brand's current plight and compares it with something she faced in her earlier job at Big Basket. At the time Sharukh Khan, the brand ambassador of the online retailer was hounded for his comments about safety and tolerance in the country and many had deleted the app. Without offering any comment, nor playrants, she has managed to protect the brand said many.



**DARK NET** 

**AKSHAY KUMAR, NIRMA:** 

Following the release of

its ad with Akshay Kumar

where he stars as a

Maratha attire, Nirma

backlash for allegedly

showing the community

warrior in typical

has faced a huge

in poor light

DEEPIKA PADUKONE. **MEDLIFE:** Her decision to stand with the protesters at JNU has led to Medlife's social media pages being flooded with abusive comments and threats to delete the app

**ZOHO CORPORATION, ACCENTURE SOLUTIONS:** The companies were trolled because senior executives were to participate in an RSS event. While Zoho founder has brazened it out, the executive from Accenture has allegedly backed out

▶ FROM PAGE 1

## **Fundamentals are** strong...: PM

Bibek Debroy, chairman of the Economic Advisory Council to the Prime Minister, was present. Finance Minister Nirmala Sitharaman did not attend because she was holding pre-Budget meetings with party workers at BJP headquarters.

While the economic slowdown was not mentioned in the meeting, a participant said: "Slowdown is in the air. The entire discussion was in that context.'

While the fiscal deficit in 2018-19 stands at 3.4 per cent of GDP according to the revised estimates, it is higher — to the tune of 6 per cent — if off-Budget borrowings are taken into account. Participants said there were suggestions to deal with the slowdown in areas including agriculture, the rural sector, the auto industry, electronics, and consumer goods, as well as improvements in education and health.

The participants urged the government to focus on public investment, credit expansion, exports growth, governance in stateowned banks, and increasing consumption and job creation. "A number of people spoke about the importance of removing policy uncertainty," a participant said.

Another person said given the time constraints, each of the 35 participants was given two minutes, and could give only two-three suggestions, with Rajiv Kumar timing them. The person said there were discussions on increasing exports, and about India benefitting more from the US-China trade war, which countries like Vietnam and Bangladesh were doing. "One of the suggestions was whether a publicprivate institution could be set up to dis-

BS SUDOKU

4

9

3

SOLUTION TO #2942

9

6

3 4 2 8 7 6 5 1 9

7 | 1 | 2

3 9 8

7 8 9 6 5 4 1 3 2

 8
 3
 4
 9
 6
 5
 7
 2
 1

 2
 9
 5
 1
 8
 7
 6
 4
 3

cuss ways for India to benefit from the global situation," he said. "A lot of people also spoke about a meddlesome lower-level bureaucracy which makes the life of entrepreneurs difficult. Why do we need them? Why can't there be more self-attestation?"

Participants said Modi spoke at the end of the interaction. "He admitted there were problems. He gave an analogy. A weak person may appear healthy because there is a lot of water retention. Now that the water has gone, finally people are calling him weak. But the truth is he was always weak," the source quoted first said.

Modi intervened twice during the discussion, once when rural employment was raised, and when the quality of primary education was mentioned.

Modi has over the past few days held multiple meetings with different stakeholders over various issues affecting the economy and to thrash out appropriate policy interventions in the upcoming Budget, even as India faces its worst slowdown in more than a decade.

"We must all work together and start to think like a nation," an official press statement quoted him as saying at the meeting. The PM said he was happy the two-hour open discussion had brought to the forefront the experience of people on the ground. Modi assured them that he would act on suggestions that could be implemented in the short term and also consider long-term suggestions in due course.

Among others, the meeting was attended by economist Ila Patnaik of the National Institute of Public Finance and Policy, former chief economic advisor Shankar Acharya, R Nagraj of the Indira Gandhi Institute of Development Research, KKR India CEO Sanjay Nayar, Ather Energy cofounder and CEO Tarun Mehta, MakeMyTrip CEO Deep Kalra, Dabur India chief Mohit Malhotra, Bandhan Bank MD

and CEO Chandra Shekhar Ghosh and CRISIL MD and CEO Ashu Suyash.

# **ED** likely to attach...

# 2943

9

4

2

6

**HOW TO PLAY** 

Fill in the grid so

that every row,

every column

and every 3x3

box contains

Medium:

 $\star\star\star$ 

Solution

tomorrow

5

6

9

4

2

5

According to Srikrishana panel, this South Mumbai residence was owned by an entity QTAPL of the Videocon group between 2009 and 2016. During this period, no rent was paid and no consideration was given for such residence, the panel had said.

Further, the apartment seems

to have been transferred in 2009 to the Videocon group presumably to satisfy a liability of Deepak Kochhar or his business Credential Finance (CFL), owed to Videocon group. It was subsequently re-acquired by Deepak Kochhar (indirectly by the family Trust acquiring 100 per cent of QTAPL which owned the house) for nominal consideration.

The said transactions—rentfree residence at the apartment and the transfer of the apartment for nominal consideration—were in arrangement with a borrower group (Videocon) of the ICICI More on business-standard.com

Bank for inadequate or no consideration, the panel pointed out. It also said that Chanda Kochhar's claim of no knowledge about the dealings was not true.

With respect to the apartment, not only was her husband transacting with the Videocon group, but her brother's wife Neelam Advani was the signatory authority to a board resolution of CFL authorising transfer of the apartment, according to the findings. Deepak Kochhar was a director on an entity owned by the Videocon group (QTAPL) till 2014. And Chanda's disclosures of such directorship were inadequate for the financial years 2010-11 to 2012-2013.

## Airtel mops up...

Forced by a SC judgment ordering it to spectrum usage charges dues of over ₹35,000 crore by January end, Bharti decided to raise fresh funds through a combination of debt and equity to comp with the SC order. It has, however, also filed a review petition in the SC challenging the order asking it to pay interest on dues, penalty as well as interest on penalty. The industry has to fork out ₹147.000 crore as part of the SC order and many companies like Vodafone-Idea have already said they might have to close operations.

In its prospectus, Bharti said in case of a favourable SC order the company will utilise the money or part of it to augment longterm resources and strengthen its balance sheet for servicing and repayment of short and long-term debts, capital expenditure, long-term working capital requirement and general corporate purposes.

## Byju's...

Shleifer, who set up international private equity practice for Tiger Global, is said to be as aggressive deal maker like his predecessor Lee Fixel, who left the investment firm in March. Since then, Tiger has also invested in a host of technology-focused companies in diverse sectors including Ninjacart, CRED, NoBroker and Facilio to mention a few.

"Byju's has emerged as the leader in the Indian education-tech sector. They are pioneering technology shaping the future of learning for millions of school students in India," Shleifer was quoted in the press statement issued by the edutech firm.

# RBI approves...

However, experts pointed out that considering these applications were of foreign origin, the RBI would unlikely allow them. Under the data protection Bill, the central bank is unwilling to let companies store customer data in foreign locations.

The RBI master direction did not mention what application can be used for video chat. But experts say it is likely that the government will have to develop such an app specifically for video-KYC whose servers will be located onshore. The RBI accepted the recommendations and amended its master direction on KYC.

PUBLIC NOTICE ed Person is no longer affiliat

Sub Broker Address of Sub Broker/ Authorised Person Person Name BSE - AP0106730197352 Please note that above mention Sub Broker (SB)/Authorised Person (AP) is no longer associated with u uny person henceforth dealing with above mention SB/AP should do so, at their own risk. Kotak Securitie

Ltd. shall not be liable for any such dealing. In case of any queries for the transactions till date, Investor hall be deemed that there exists no queries against the above mentioned SB/AP. kotak 

Kotak Securities Limited. Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurl.

Kotak Securities Complex Bandra (F). Mumbai 400051. CINI- 1100000MH1004DI C124061. Talcabase.

Korak Scarlies Complex, Bandra (E), Mumbai 400051. C.IN: U99999MH1994PLC134051, Telephono No.: +22 43360000, Fax No.: +22 67132430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.com Correspondence Address: Infinity IT Park, Bldg. No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Malac East), Mumbai 400097, Telephone No: 42856825, SEBI Registration No: INZ000200137 (Me BSE, NSE, MSE, MSC & NCDEX), AMFI ARN 0164, PMS INP000000258, and Research Analy INH000000586. NSDL/CDSL: IN-DP-NSDL-23-97.



## **Cummins India Limited**

Regd. Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276) Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015. Website: www.cumminsindia.com Email: cil.investors@notes.cummins.com

## NOTICE

Notice is hereby given, in terms of Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, that a meeting of the Board of Directors of the Company will be held at Mumbai on Tuesday, January 28, 2020 inter alia (i) to consider and approve the unaudited standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2019; and (ii) to consider declaration of Interim Dividend for the Financial Year 2019-20.

Details will be available on the above-mentioned website of the Company and on the websites of BSE Limited (i.e. www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (i.e. www.nseindia.com)

> For Cummins India Limited Hemiksha Bhojwani Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No.: ACS22170

January 9, 2020

FORM "Z"

(See sub -rule [11(d-1)] of rule 107) POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery Officer, Co-op Department. (Govt.of Maharashtra) of the The Satara Sahakar Bank Ltd., Mumbai, Bhartiya Krida Mandir, 3rd Floor, Naigaon Wadala Road, Wadala, Mumbai 400 031 under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a Demand notice dated 20.08.2018 calling upon the judgment debtor. Mr.Dubey Manoj Ramnarayan to repay the amount mentioned in the notice being Rs.48,73,677.00 (Rs Forty Eight Lac Seventy Three Thousand Six Hundred Seventy Seven Only) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 06.10.2018 and attached the property described herein below. The judgement debtor having failed to repay the amount, notice is

nereby given to the judgement debtor and public in general that the undersigned has taken possession of the property described hereinbelow in exercise of powers conferred on him under rule 107[11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 07th day of January of the year 2020.

The judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the The Satara Sahakari Bank Ltd. Mumbai for an amount Rs.50,15,417.00 Surcharge and interest thereon. **Description of the Immovable Property** 

This is a residential use premises at Flat No-601, 6th Floor, B-Wing Tulsiram Gangeshwar Villa, City Survey No-45, Hissa No-13 Nandivali, Kalyan, Thane.

Date: 07.01.2020

Place: Wadala, Mumbai



(S. B. Chavan)

Recovery Officer, Co-op Department (Govt.of Maharashtra) The Satara Sahakari Bank Ltd, Mumbai

N THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL **MUMBAI BENCH** COMPANY SCHEME PETITION NO. 4517 OF 2019 **CONNECTED WITH** 

COMPANY SCHEME APPLICATION NO. 3214 OF 2019 In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013);

AND

In the matter of Scheme of Arrangement (Demerger) between Ensemble Holdings and Finance Limited ('EHFL' or 'the Demerged Company') and Godrej Industries Limited ('GIL' or 'the Resulting Company') and their respective Shareholders ('the Scheme' or 'this Scheme')

AND

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016

**Ensemble Holdings and** Finance Limited, a Company ncorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its Registered Office at Pirojshanagar Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400 079, Maharashtra CIN: U67120MH1992PLC065457

..the First Petitioner Company

## **NOTICE OF HEARING OF THE PETITION**

A Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for an order sanctioning the Scheme of Arrangement (Demerger) between Ensemble Holdings and Finance Limited and Godrej Industries Limited and their respective Shareholders was presented by ENSEMBLE HOLDINGS AND FINANCE LIMITED, the First Petitioner Company on Friday, the 13th day of December, 2019 and the said petition was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal Mumbai Bench ('NCLT') on Friday, 20th December, 2019. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble NCLT on Friday, the 31st day of January, 2020.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the First Petitioner's Advocate, a notice of his/ her intention, signed by him/her or his/her advocate, with his/ her name and address, so as to reach the First Petitioner's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same

Dated this 9th day of January, 2020

Hemant Sethi & Co.

Advocates for the Petitioner Company, 1602, Nav Parmanu, Behind Amar Cinema Chembur Mumbai - 40007



# Head Office: 'Lokmangal', 1501, Shivajinagar, Pune: 411 005

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Bank will be held on **Monday**, the **20**th **January**, **2020** at Pune *interalia*, to consider and approve the Unaudited Financial Results of the Bank for the Third Quarter / Nine Months ended 31st December, 2019.

The Notice of the Board Meeting is also available on the Bank's website at **www.bankofmaharashtra.in** and on the website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Place : Pune Date : 08/01/2020 (V. P. Srivastava) CFO & General Manager



TITAN COMPANY LIMITED CIN: L74999TZ1984PLC001456 Registered Office: 3, SIPCOT Industrial Complex, Hosur 635 126, Tamil Nadu Corporate Office: 'INTEGRITY' No.193, Veerasandra, Electronics City P.O., Off Hosur Main Road, Bengaluru - 560 100, Karnataka E-mail: investor@titan.co.in

Website: www.titancompany.in Telephone: 080 6704 7000 A TATA Enterprise

### **NOTICE**

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Titan Company Limited will be held on Tuesday, 4th February 2020 to inter-alia, consider, approve and take on record the unaudited standalone & consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December 2019. This intimation is also available on the website of the Company which can be accessed under "Investors" section at www.titancompany.in as well as on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

For TITAN COMPANY LIMITED

9th January 2020 Bengalurú

Dinesh Shetty General Counsel & Company Secretary

ZOYA SKIN TITAN EYEPIUS,



## **Castrol India Limited** (CIN: L23200MH1979PLC021359)

Registered Office: Technopolis Knowledge Park Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093. Website: https://www.castrol.com/en\_in/india/home.html Tel: (022) 66984100 Fax: (022) 66984101 Email ID: investorrelations.india@castrol.com

Pursuant to Regulation 29, read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 31 January 2020, inter-alia, to consider and approve the audited financial results of the Company for the financial year ended 31 December 2019 and to consider, recommend and declare dividend, if any, for the financial year ended 31 December 2019.

The trading window has been closed from 21 December 2019 and shall remain closed till 48 hours after the audited financial results of the Company for the year ended 31 December 2019 are made public on 31 January 2020

The said information is also available on the Company's Website at https://www.castrol.com/en\_in/india/home.html and on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

For Castrol India Limited

Chandana Dhar **Company Secretary and** 

Place: Mumbai Compliance Officer Date: 10 January 2020

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. 4517 OF 2019 CONNECTED WITH COMPANY SCHEME APPLICATION NO. 3214 OF 2019

In the matter of the Companies Act 2013 (18 of 2013);

AND

In the matter of Scheme of Arrangement (Demerger) between Ensemble Holdings and Finance Limited ('EHFL' or 'the Demerged Company') and Godrej Industries Limited ('GIL' or 'the Resulting Company') and their respective Shareholders ('the Scheme' or 'this Scheme')

AND

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016

Godrei Industries Limited, a Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its Registered Office at Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400 079. Maharashtra CIN: L24241MH1988PLC097781

...the Second Petitioner Company

## **NOTICE OF HEARING OF THE PETITION**

A Petition under Sections 230 to 232 of the Companies Act 2013 for an order sanctioning the Scheme of Arrangement (Demerger) between Ensemble Holdings and Finance Limited and Godrej Industries Limited and their respective Shareholders, was presented by GODREJ INDUSTRIES LIMITED, the Second Petitioner Company on Friday, the 13th day of December, 2019 and the said petition was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('NCLT') on Friday, 20th December, 2019. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble NCLT on Friday, the 31st day of January, 2020.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Second Petitioner's Advocate, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/her name and address, so as to reach the Second Petitioner's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of

his/her affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 9th day of January, 2020

Hemant Sethi & Co.

Advocates for the Petitioner Company, 1602, Nav Parmanu, Behind Amar Cinema, Chembur Mumbai - 400071





या नोटिसीद्रारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे राई (भाईंदर) पश्चिम, तालुका व जिल्हा ठाणे येथील जमीन मिळकत जिचा जुना सर्व्हे नंबर ११७, नवीन सर्व्हे नं. ७२, हिस्सा नं. ४, क्षेत्र ७६० चौ. मीटर असून माझ्या अशिलांनी श्री. विवेक गणपत कडू व दिनेश देवराम पाटील आणि इतर यांचेकडून खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही व्यक्तीचा किंवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असल्यास सदरह नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व पुराव्यानिशी लेखी खालील पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल,

दिनांकः ०९/०१/२०२०

ठिकाण : मुंबई

याची नोंद संबंधितांनी घ्यावी

ॲड. हरेश शेडेकर फ्लॅट नं. ३०४, तिसरा मजला. ॥ विंग, ओम पांडुरंग ओ को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि.. गोडदेव, काशीनगर, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०१ १०५

## जाहीर सूचना

सर्व नागरिकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, आदिनाथ को.ऑप. हौसिंग, सो. लि.,विशरिय अपार्टमेंट्स, शिवदास चाम्पसि रोड, माझगांव, मुंबई ४०० ०१० या संस्थेने, दिनांक -२९ सप्टेंबर २०१९ रोजी संपन्न झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने संमत करण्यात आलेल्या ठरावानुसार खार्ल नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचे (जमीन बांधकामासहीत) सदर संस्थेच्या नावे अभिहस्तांतरण करून पेणेबाबतची कार्यवाही स्वतः पुढाकार धेऊन सुरु करण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीबाबत ज्या कोणाचे हितसंबंध, हक्क, दावे (कुठल्याही स्वरूपाचे) असतील त्यांनी प्रस्तावित कार्यवाहीबाबत त्यांचे म्हणणे हि जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरूपात पुराव्यासह नोंदवाव्यात अन्यथा कोणाचीही काहीही हरकत नाही असे गृहीत धरून, सदर संस्था हि महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकांबाबत ( त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम १९६३ च्या कलम ११ अन्वये खालील मालमत्त्रेचे मानीव अभिहस्तांतरण करून मिळणेबाबतचा अर्ज, माननिय जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई (१) शहर तथा सक्षम प्राधिकारी , मल्होत्रा हाऊस, ६ वा मजला

अर्ज दाखल करून सदर मालमतेचे मानीव

अभिहस्तांतरण सदर संस्थेच्या नावे करून घेण्यास

मिळकतीचे वर्णन

भूकर क्र- ७९ ब ,आदिनाथ को.ऑप. हौसिंग. सो. लि

विशरिया अपार्टमेंट्स, भूकर सर्वेक्षण क्र. १०० (पार्ट)

राझगांव विभाग, मिळकतीचे क्षेत्र ८०५.१८ चौ . मी.

सदर शिवदास चाम्पसि रोड, माझगांव, मुंबई - ४००

०१० मिळकत हि येथे असून सदर मिळकत हि पूर्वी

गुलझारे कास्मीरे इस्टेट मधील युनिट क , २ व ३ म्हणून

जी. पी. ओ. समोर,फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे रीतसर

झालेले प्रत्येक चित्रपट संगीत संग्रह पुरस्कारांसाट मिळळिवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत

puneet.kelkar@timesgroup.com १२ जानेवारी २०२० रोजी संध्याकाळी वाजेपर्यंत सदर माहिती देण्यात यावी.

पुरस्काराबद्दलच्या आधिक माहितीसाठी जसे पात्रता, नियम व अटी जाणून घेण्यासाठी खार्ल

https://www.radiomirchi.com/ mma2019/marathi/index.html

स्वतंत्रपणे पात्र ठरेल.

ओळखली जात असे.

# ☐ HDFC

## हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

खालील भागधारकांकडून हरवले/गहाळ झाले असे कळविण्यात आलेल्या मूळ भाग प्रमाणपत्राच्या बदल्यात प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी होण्याकरिता सुयोग्य क्षतिपूर्ती आणि प्रतिज्ञापत्रासह केलेली विनंती हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी) ला प्राप्त झाली आहे.

	अ. क्र.	फोलिओ क्र.	भागधारकांचे नाव	प्रत्येकी रु. २ च्या समभागांची संख्या	भाग प्रमाणपत्र क्र.	विभिन्न क्र.
	१	आर०००६०४८	रवी वेनुगोपाळ	१६००	१२५६५	१७२२४२७१-१७२२५८७०
- 1	جي الرح	गरी हासीना गरा ग	प्रामांत्रा स्रोणवारी राजा अमुलाम '	किया या यापि केव्यापापा	णे टाबर्ब /गराब्र राज्ये आ	ो क्रव्यविन्नेन्या भाग गागागावान्या

बदल्यात प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी करण्यास आक्षेप असल्यास, त्यांनी कृपया त्यांचे आक्षेप ह्या सूचनेच्या तारखेपासून सात (७) दिवसांत वर दिलेल्या पत्त्यावरील **एचडीएफसी**च्या गृतवणकदार सेवा विभागाकडे लेखी स्वरूपात कळवावा : कसर केल्यास **एचडीएफसी** प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया पार पाडेल. सदर सूचनेच्या मुदत समाप्तीपश्चात जर कोणीही व्यक्ती उपरोल्लेखित मूळ भाग प्रमाणपत्राशी व्यवहार करतील तर त्या तसे सर्वस्वी त्याच्या/तिच्या स्वत:च्या जोखीमीवर करतील आणि त्यासाठी **एचडीएफसी** जबाबदार राहणार नाही.

च्या वतीने आणि साठी

अजय अगरवाल कंपनी सचिव



केंद्रीय कार्यालय - मधुकुंज, प्लॉट नं. पी-५२, एम.आय.बी.सी.फेज-२, कल्याण शीळ रोड, सोनारपाडा, डॉबिवली (पूर्व) ४२९ २०४.

# जाहीर सूचना

आहे. सबब सदर कर्जदारांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कर्जखात्यावरील येणे बाकी रक्कमेवा त्वरीत भरणा करावा व त्यांनी तसे न केल्यास त्यांची कर्जापोटी तारण ठेवलेल्या दाणिञ्यांची दिनांक २९.०९.२०२० रोजी सकाळी ९९.३० वाजता खाली नमूद केलेल्या ठिकाणी जाहिर लिलावाद्वारे

आ. क्रा.	कर्जदारांचे नाव	कर्ज खाते क्रमांक	संबंधित शाखा	शिल्लक रक्कम (रु.)	लिलावाचे ठिकाण
9)	श्री. यहोश नारायण अठाट्ये	098800300059959	ठाकुर्ली शाखा	रु. १,४०,७६०.५९ दि. ३०.१२.२०१९ असेरीस व त्या पुढील व्याज	अनसुया बिल्डींग, स्टेशन रोड, ठाकुर्ली, जिल्हा ठाणे.
₹)	श्री. मंदार ब. मंदावकर	030800300048988	ठाणे शाखा	रु. ५१,४०९.५३ दि. ०३.०१.२०२० अक्षेरीस व त्था पुढील व्याज	उल्का, हों. सुद्धेष्टराव अगासकर रोड, राम मारुती क्रॉस रोड, भीपाडा, ठाणे ४००६०२.
\$)	श्री. महेश युवराज लांजेवर	08\$800\$000€546€	कामोठे शाखा	रु. ७१,१४३.०० दि. ०४.०१.२०२० अखेरीस व त्या पुढील व्याज	प्लॉट न. २५, सेक्टर -२२, तूलसी हाईटस्, तळ मजला, कामोठे, तालुका प्रनवेल, जिल्हा - रावगड - ४१०२०१.
8)	श्री. विवेक शंकर तारे	<b>03800300063643</b>	भोईसर शाखा	रु. १,४४,०३३.०० दि. २७.१२.२०१९ अखेरीस व त्या पुढील व्याज	ओफिस ज. १ मंगलम अपार्टमेंट, पिरेला मजला, पालघर भोईसर रोड, विरम्ब भोईसर रेखे रटेशनजबळ, भोईसर पश्चिम

सर्वाधिकार बैंकेकडे राहील.

尾. 90.09.2020

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

एक परिवार एक बैंक



Sd/-

**RAJNATH PAL** 

Advocate

8108726479

# स्थावर मालमतेच्या विक्रीकरिता जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यासह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स,

२००२ मधील रुल ८(६) च्या अटींनुसार स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता ई-ऑक्शन विक्रीची जाहीर सूचना

या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि कर्जदार व जामीनदार यांना विशेषकरुन सूचना देण्यात येते की, पुढे नमूद केलेल्या स्थायर मालमत्ता ज्या बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत असून **बँक ऑफ महाराष्ट्र** यांचे अधिकृत अधिकारी यांनी या मालमत्तांचा **प्रत्यक्ष ताबा** घेतला आहे, त्या मालमत्तांची विक्री **"जसे आहे, जेथे आहे"** आणि **"जसे आहे, जे आहे"** आणि **"तेथे जे आहे"** या

9	कर्जदार : मे. पिनरॅप पॅकेजिंग प्रा. लि., शॉप २२४, २रा मजला, डिम्पल आकेंड प्रिमायसेस को – ऑप सोसायटी लि., साई बाबा मंदिरामागे, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली, पूर्व, मुंबई – ४००१०१. कांदिवली, पूर्व, मुंबई – ४००१०१. जामीनदार : १) श्री रंग बिहारी भूत, २) श्री. अभिषेक भूत, ३)श्री पुनित भूत, होटेल हिल टॉपजवळ, भारत स्प्रिंग लिमिटेडसमोर, मुंबई आग्रा भूत)	बोली वाढविण्याची किंमत र. ५०,०००/- प्रत्यक्ष ताबा
	येणे रक्कमः रु. ३,२०,८४,३७४.८९/ – (रुपये तीन कोटी वीस लाख चीऱ्याऐशी हजार तीनशे चीऱ्याहत्तर आणि पैसे एकोणनव्वद फक्त) अधिव न केलेले व्याज, वजा त्यानंतरची वसुली, जर असेल तर, अधिक सर्व किंमत, आकार व खर्च किंवा इतर प्रासंगिक खर्च	ह त्याववरील दि. ०१/०१/२०१५ पासून लागू
	लिलावात भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे/केवायसीचे कागदपत्र/ईएमडी प्रूफ इ. सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २४/०२/२० पाहणी करण्याची तारीख आणि वेळ : दि.०७/०२/२०२० दु. १२.०० ते दु. ३.०० (पूर्वनियोजित वेळेनुसार)	२० (सकाळी १०.०० ते सायं.५.०० पर्यंत)
30		# 1/2 tip 220 / # 1/ 25 000 /

३ कर्जदार : मे. ऑक्सिस आयएनसी. प्रोप्रा. श्री. राजेन्द्र धोंडू मांजरेकर – ४७ ए, फ्लंट नं. ५०२ चा सर्वसामाईक भाग, क्षेत्रफळ ८९८ हि. ५२.५७.२३०/− ि. ५.२६,०००/− टोडी इन्डस्ट्रीयल इस्टेट, सन मिल कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई ४०००१३. ची.फू. (सुपर बांधकाम क्षेत्र), ५ वा मजला, 'ए' विंग, बोली वाडविण्याची किंमत 🕏 ५०,०००/-टोडी इन्डस्ट्रीयल इस्टेट, सन मिल कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई ४०००१३. बिल्डींग 'शिव गोविंद' सीएचएसएल, प्लॉट नं. २२४, वर प्रत्यक्ष ताबा तसेचः 'ए' विंग, 'शिव गोविंद' बिल्डींग, सीएचएसएल, प्लॉट नं. २२४, सेक्टर १३, बिल्डींग 'शिव गोविंद' सीएचएसएल, प्लॉट नं. २२४, वर प्रत्यक्ष ताबा बांधण्यात आलेली, सेक्टर १३, शिल्प चौकाजवळ, ई-ऑक्शनची तारीख २५/०२/२०२०

ई-ऑक्शनची वेळ : दू. १२.३० ते दू. ०१.३० पर्यंत, रायगड येथे स्थित. प्रत्येकी ५ मिनिटांच्या अपर्यादीत मुदत वाढीसह जामीनदार: श्रीमती रेवती राजेन्द्र मांजरेकर, रा.: वरील कर्जदाराच्या पत्त्यावर. येणे रक्कमः रु. ४१,६८,४७४/ - (रुपये एक्केबाळीस लाख अङ्सष्ट हजार चारशे चीऱ्याहतर फक्त) अधिक त्यावरील लागू न केलेले १२.७५% दराने वार्षिक व्याज, दि. ०४/०७/२०१५ पासूनच्या

मासिक येण्यासहीत, यजा त्यानंतरथी वसुली, जर असेल तर, अधिक सर्व किंमत, आकार व खर्च किंवा इतर प्रासंगिक खर्च. लिलावात भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे/केवायसीचे कागदपत्र/ईएमडी प्रूफ इ. सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २४/०२/२०२० (सकाळी १०.०० ते सार्य.५.०० पर्यंत)

पाहणी करण्याची तारीख आणि वेळ : दि. १५/०२/२०२० द. ११.०० ते द. ३.००

3 कर्जदार : मे. कुलदीप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., रा. : २८१-२८२, सुंदर ट्रान्सपोर्ट पुढील मालमत्तेचा सर्वसामाईक भाग : रो हाऊस नं. ४, रु. १,४३,०९,७५०/- ह. १४,३१,०००/-गणेश व्हिला, प्लॉट नं. २७, सेक्टर २६, पारसिक हिल, बोली वादविण्याची किंमत 😿 ५०,०००/-लेन, कोळसा बंदर, दारूखाना, मुंबई-४०००१० महापौर बंगल्याजवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-जामीनदार: १) श्री. जयशंकर आर. मिश्रा, २) श्री. ग्यानशंकर आर. मिश्रा, ४००६ १४. बांधकाम क्षेत्रफळ : २४०५ ची.फू.

**ई-ऑक्शनची वेळ** : द. १२.३० ते द. ०१.३० पर्यंत, प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत मुदत वाढीसह

येणे रक्कमः रु. १,४८,३६,१७३.०० (रुपये एक कोटी अर्बुचाळीस लाख छत्तीस हजार एकशे त्र्याहत्तर फक्त) अधिक त्यावरील दि. १५/०५/२०१४ पासूनचे लागू न केलेले व्याज, मासिक येण्यासहीत, वजा त्यानंतरची वसुली, जर असेल तर, अधिक सर्व किंमत, आकार व खर्च किंवा इतर प्रासंगिक खर्च

लिलावात भाग घेण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे / केवायसीचे कागदपत्र / ईएमडी प्रुफ इ. सादर करण्याची अंतिम तारीख : दि. २४ / ०२ / २०२० (सकाळी १०.०० ते सायं.५.०० पर्यंत) पाहणी करण्याची तारीख आणि वेळ : दि. ०१/०२/२०२० द्. ११.०० ते द्. ३.००

महत्त्वाच्या अटी व शर्ती : १. लिलावाने व्रिकी /बिर्डींग फक्त ई "ऑनलाईन इलेक्ट्रॅनिक" पध्दतीने करण्यात येईल. आवश्यक केवायसी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp.biders सह बीडर्सची नोंदणी करणे आवश्यक आहे. २. सदर नोटीसीची प्रसिध्दी ही सरफेसी ॲक्ट अंतर्गत वर नमूद केलेल्या कर्जदार/जामीनदार/गहाणदार यांच्यासाठी ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे. ३. इच्छुक खरेदीदार /प्रस्तावक यांनी बयाणा रक्कम अनामत (ईएमडी) एनईएफटी/ आरटीजीएस्च्या माध्यमातून अकाऊंट नं. ६०११६६०४४४९, खाल्याचे नाव ARB e-Auction A/c (Name of Borrower), आयएफ्एससी कोड MAHB0001450 द्वारे अथवा बँक ऑफ महाराष्ट्र, अकाऊंट Name of the Borrower (जसे प्रकरण असेल त्यानुसार), आणि कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेद्वारे काढलेल्या, मुंबई येथे देय असलेल्या डिमांड डाफ्टद्वारा जमा करावी. ४. कोणत्याही कारणास्तव विक्रीची रक्कम भरण्यात कसूर झाल्यास किंवा यशस्वी प्रस्तावकाकजून विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात कसूर झाल्यास, बँक संपूर्णपणे स्वतःच्या निर्णयानुसार यशस्वी प्रस्तावकाकजून आधी भरण्यात आलेली रक्कम जप्त करेल आणि सदर मालमत्ता पुन्हा विक्रीसाठी / विनियोग करण्यासाठी ठेवेल, तसेच पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सदर मालमत्तेवर किंवा मालमत्तेच्या कोणत्याही भागावर कसूर करणाऱ्या यशस्वी प्रस्तावकाचा कोणताही दावा फेटाळून लावण्यात येईल. ५. प्रस्तावकांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी आपला प्रस्ताव सादर करण्यापूर्वी आणि ई—ऑक्शन विक्री प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी ई–ऑक्शन सेलच्या अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी वेबसाईट https://ibapi.in किंवा http://www.bankofmaharashtra.in/propsale.asp पहावी. ६, सदर नोटीस ही प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या स्पष्टीकरणासाठी मूळ इंग्रजी नोटीस ग्राह्य धरली जाईल. दिनांक : 0९/09/२०२०

अधिकृत अधिकारी, व मुख्य प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, एआरबी, मुंबई

सुचना

७८ इक्विटी शेअर्स वे विशिष्ठ प्रमाणपत्र असलेले सामायिक प्रमाणपत्र याद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. एसीसी लिमिटेड फोलीओ नं. A10684 नावाने असलेले (चे.) 897857 - 897859, 1218909 - 1218912, 1631881- 1631887, 1986134 1986135, 2259777 - 225978, 2259782 - 2259782, 3105948 - 3105952, 3338388 - 3338392, 5612992 - 5613003, 7835112 - 7835116, 8649247 8649275, अंतर्गत फोलियो पासून अचलचंद्र नारंजी विठानी आणि श्रीमती बकुला अचलचंद्र विठानी यांच्याकडून सदर इक्विची शेअर्स गहाळ झाले आहेत किंवा चुकीच्या मार्गाने गेले आहेत आणि दिलेल्या स्वाक्षरी नुसार कंपनीने त्या समभागांना डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अर्ज केला आहे. उपरोक्त प्रमाणपत्रे असलेल्या किंवा त्या शेअर्स कडे हक्क असलेल्या कोणत्याही व्यक्तीने हा अहवाल सिमेंट हाऊस, १२१ महर्षि कर्वे रोड, मुंबई ४०००२० येथे कंपनीच्या शेअर्स विभागाकडे द्यावा. या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या आत दावा दाखल करावा. त्यानंतर कोणत्याही दाव्याची दखल घेतली जाणार नाही आणि कंपनी डुप्लिकेट शेअर्स प्रमाणपत्र देण्यास पुढे

दिनांकः १० जानेवारी २०२०

नुबई, शुक्रवार, १० जानेवारी २०२०

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that one of our

clients intends to purchase the Flat more

particularly described in the Schedule

hereunder written, the Owners of which are

(1) Mr. Kaiwan Fali Driver, (2) Mr. Tehemtun

Fali Driver, and (3) Mrs. Kamal Joshua

D'mello. Any person having any claim

/objection against or in the said Flat onto any

part, thereof by the way of inheritance, share,

sale, mortgage, transfer, lease, sub-lease,

tenancy, sub-tenancy, lien, license, charge,

trust, maintenance, judgment/decree, order,

allotment, easement, gift, devise, bequest,

exchange, possession, occupation, encum-

brance, Agreement, Sale Deed or otherwise

howsoever are hereby required to make the

same known in writing to the undersigned at

its office at Shantidoot, Ground Floor,

Subhash Road, Opposite Madrasi Ram

Mandir, Vile Parle (East), Mumbai – 400 057

within 14 (fourteen) days from the date

hereof with documentary proof in support of

such claim/objection, otherwise it will be

deemed that there are no claims/objections

and/or that the same are waived/abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

A Flat bearing no.74 in Block/Wing "B

admeasuring 500 sq. ft. (appx.) carpet area

on the Second floor, in the building known as

"Gopal Mansion" of the Society known as

Gopal Mansion Co-op. Hsg. Soc. Ltd. situated

at Guru Nanak Road (Station Road), Bandra

(West), Mumbai - 400050, constructed on

land bearing Survey no. 235-A/1 of Village

On or towards the West: By the properties partly of

Gopibai Atmaram Manker, Vijay Raj Co-op. Hsg. Soc

On or towards the North: By the properties of the

On or towards the South: By Panthaky Agiyari

Trustees of Late Sir R. J. Tata bearing Survey no. 235,

For SAKLIKAR & ASSOCIATES,

PUBLIC NOTICE

M/s.Sairaj Construction, a partnership

firm through its partner Mr. Kamlesh R.

Ambani and Mr. Deepak K. Ambani did acquire development right in respect of the

following properties from the owners Mr.

Peter Jokim Rodricks & Others & 11

others, by virtue of Registered

Development Agreement Dated:

16.04.2003 under the terms, condition &

consideration mentions therein &

thereafter constructed a building having

Ground Plus Three & Four upper floors (Hereinafter referred to as Said Building),

Thereafter M/s. Sairaj Construction,

through its partner Mr. Kamlesh R.

Ambani & Mr. Deepak K. Ambani has

sold the flats of the said building to

individual buyers. Thereafter, due to your

non co-operation the flat buyers have

jistered the society named "SHREE SAI

KARISHMA CO-OPERATIVE HOUSING

SOCIETY LTD." Regd No. TNA/ (TNA) /

HSG / (TC) / 23308 / 2011 (Hereinafter

referred to as the Said Society) Thereafter,

the said society on number of times

requested M/s. Sairaj Construction,

through its partner to convey the land &

building in the name of the said society but

they have sales to do so therefor the said

society have issued notice dated

01.02.2019 upon M/s. Sairaj Construction,

at your registered address, but the service

Therefore, M/s. Sairaj Construction, a

Registered partnership firm through its

partner Mr. Kamlesh R. Ambani and Mr.

Deepak K. Amban, is hereby requested that, to come forward & to execute a

convevance deed and to convev the land &

building of the society mentioned here in

SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT piece or parcel of the land

bearing survey No. 308, New Survey No.

54, Hissa No. 4 & 5 situated, lying & being

at Opp. Vagad Nagar, Near Ramdev park,

Building consisting of Ground Plus

Three & Four Upper Floors tota**l** 

admeasuring 1766.6 sq yards along with

all the common area parking & other

Mira Road (E), Thane 401 107.

Place : Mumbai

Dt. 10.01.2020

below in the name of the said society.

of which is failed.

Bandra and bounded as follows:

Ltd, and building of Hotel Siddharth.

Dated: 10th January, 2020.

(Parsee Fire Temple)

On or towards the East: By Turner Road.

श्रीमती बकुला अचलचंद्र विठानी

PUBLIC NOTICE

Any person having or claiming any estate or interest by way of sale, mortgage, equitable mortgage, transfer, lease, exchange, gift, device, bequest, trust, share, inheritance, maintenance, possession, licence, lease, tenancy, sub-lease, under lease, lien, charge, easement, right of way or otherwise however in or to the said property or any part thereof are hereby require to give notice (with due and detailed particulars thereof, supported by documentary evidence) by Registered Post AD which shall reach undersigned within 14 days hereof after which period the appropriate title certificate will be issued without any reference to any claim and such claim if any, shall be considered

Public at large is hereby given notice that I am investigating the title of my clients

VIRAL CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, having its registered office at

Nadiadwala Colony, Malad (West), Mumbai – 400064 in respect of property described

as waived, abandoned or given up and of no legal effect and consequence. SCHEDULE OF THE PROPERTY

Plot of Land with building standing thereon admeasuring 887.1 sq. mtr. or thereabouts, bearing Survey No. 149/2 (part), CTS No. 939-A/12, of village Pahadi Goregaon, Taluka Borivali of Mumbai suburban District being lying and situate at Viral Co-operative Housing Society Ltd., Nadiadwala Colony No. 1, on the plot No. 13/14, Off S. V. Road, Malad (West), Mumbai – 400064, and in the Registration Sub District of Mumbai within the limits of Greater Mumbai

On or towards the East : by 3 way Road, Nadiadwala Colony No. 1 On or towards the West : by boundary of Bombay Talkies Compound On or towards the North : by boundary of Ramsarovar Building On or towards the South: by Dead end road to Jamna Niwas Mumbai: Dated this 7th day of January'2020, Sd/-

HARESH J. LULIA Advocate High Court, 502/B, 5th Floor, Sagar Niwas, Carter Road No. 5, Rai Dongri, Borivali (East), Mumbai – 400 066.

> परिशिष्ट 4 नियम 8(1) पहा

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी. निम्न स्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922DL2005PLC136029**) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत 30.09.2019 रोजी सूचनेत नमद केलेली आणि अधिक रक्कम रू.14.94.594/- (रूपये चौदा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याण्णव फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLLPM00383362 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 28.09.2019 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार सिद्धार्थ अजय देशमुख **आणि मेधा सिद्धार्थ देशमुख** यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 07.01.2020 रोजी

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.14,94,594/- (रूपये चौदा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याण्णव फक्त) पुढील व्याज 28.09.2019 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट नं.401, चौथा मजल्या वर, विंग डी चर्टई क्षेत्र 28.07 स्के.मी. , "उमा आशिष" ने ओळखले जाणारे कॉम्पलेक्स मध्ये, 1) सर्व्हे नं.5 हिस्सा नं. 17, क्षेत्र मापित 0 हे-25आर 0पै आकार 0 रूपये-69 पैसे, 2) सर्व्हे नं.5 हिस्सा नं. 18, क्षेत्र मापित 0 हे-02आर 0पै आकार 0 रूपये-05 पैसे, गाव जौवेली मध्ये स्थित, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे-421503, महाराष्ट्र बदलापुर (प), ठाणे-421503, महाराष्ट्र आणि अत्याधुनिक प्रस्तावीत सामुदायिक क्षेत्र आणि फ्लोरवरील त्वरित

लॅंडिंगची सुविधा फ्लॅट एकत्रितपणे खालील प्रमाणे परिबद्ध आहे: पूर्व: सर्व्हे नं.5 हिस्सा नं.20 उत्तर: सर्व्हें नं.5 हिस्सा नं.16

नियम ३ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

पश्चिम: सर्व्हे नं.4 दक्षिण: सर्व्हे नं.5 हिस्सा नं.19 अधिकृत अधिकारी

तारीख: 07.01.2020 स्थळ : ठाणे इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामध्ये, मुंबई न्यायपीठ

सहसंबंधित कंपनी योजना आवेदन क्र. ३२१४/२०१९

कंपनी योजना याचिका क्र. ४५१७/२०१९

कंपनी अधिनियम, २०१३ (१८/२०१३) च्या बाबतीत;

एन्सेम्बल होल्डिंग्स अँड फायनान्स लिमिटेड ('ईएचएफएल किंवा 'डिमर्ज्ड कंपनी') आणि गोदरेज इंडस्ट्रिज लिमिटेड ('जीआयअल' किंवा 'रिझल्टिंग कंपनी') आणि त्यांचे संबंधित भागधारक ('योजना' किंवा 'ही योजना') यांच्यातील व्यवस्थेच्या योजनेच्या (डिमर्जर) बाबतीत

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २३० ते २३२ आणि

कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर लागू तरतुदी तसेच कंपनी (तडजोडी, व्यवस्था व एकत्रीकरण) नियम, २०१६ च्या बाबतीत.

एन्सेम्बल होल्डिंग्स अँड फायनान्स लिमिटेड. कंपनी अधिनियम १९५६ त्या तरतुर्दीच्या अंतर्गत विधिसंस्थापित कंपनी जिचे नींदणीकृत कार्यालय पिरोजशानगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई- ४०० ०७९, महाराष्ट्र येथे ... पहिली सीआयएन: युद्द७ १२०एमएच १९९२पीएलसी०६५४५७ याचिकाकर्ता कंपनी

# याचिकेच्या सुनावणीची सूचना

एन्सेम्बल होल्डिंग्स अँड फायनान्स लिमिटेड आणि गोदरेज इंडस्ट्रिज लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यामधील व्यवस्थेच्या योजनेच्या (डिमर्जर) मंजुरीच्या आदेशासाठी कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत एन्सेम्बल होल्डिंग्स अँड **फायनान्स लिमिटेडने,** पहिली याचिकाकर्ता कंपनीने, शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९ रोजी एक याचिका सादर केली होती आणि सन्माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ ('एनसीएलटी') यांनी शुक्रवार, २० डिसेंबर २०१९ रोजी सदर याचिका दाखल करून घेतली होती. सन्माननीय एनसीएलटीने शुक्रवार, ३१ जानेवारी २०२० रोजी सदर याचिकेवर सुनावणी करण्याचे निश्चित केले आहे.

सदर याचिकेला समर्थन करण्यास अथवा विरोध करण्यास इच्छुक असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, त्याच्या/तिच्या नाव व पत्थासह त्याने/तिने किंवा त्याच्या/तिच्या अधिवक्त्याने स्वाक्षरी केलेली, त्याच्या/तिच्या इराद्याची सूचना ही याचिका सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी किमान २ दिवस अगोदर, पहिल्या याचिकाकरवाँच्या अधिवक्त्याकडे पोहोचेल अशी पाठवायची आहे. याचिकेला विरोध करण्यास इच्छ्क असणाऱ्या व्यक्तीने अशा सूचनेसह विरोधाची कारणे किंवा त्याची/तिची प्रतिज्ञापत्राची प्रत सादर करायची आहे.

९ जानेवारी २०२० रोजी दिनांकीत

हेमंत सेटी अँड कं. स्वाक्षरी

याचिकाकर्ता कंपनीसाठी अधिवक्ता १६०२, नव परमाण

> अमर सिनेमाच्या म चेंबूर, मुंबई- ४०

Date: 9th January, 2020

ncluding the representative of the said Developer.

Place: Mumbai

# Shree Steel Wire Ropes Ltd

Regd. Office: Gat No. 183-185, K.I.D.C. Ins. Area, Village-Dheku Tal.-khalapur, Dist.- Raigad, Khopoli -410203 Email: info@sswrl.com • Tel. No. 022-6739 9999

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 1" February, 2020 inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 31°

Trading window under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 was closed from 2<sup>nd</sup> January, 2020 till 48 hours after the results are made public

This information is also available on the website of the Company at www.sswrl.com and on website of the BSE Limited at www.bseindia.com For Shree Steel Wire Ropes Limited

Manoj Jeswani

**Managing Director** 

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO PUBLIC AT LARGE THAT my clients Ballaleshwar Mandar Co-op. Housing Society Ltd. bearing Registration No. BOM/W-KE/HSG/TC/4915 of 1990-91 dated 27th July, 1990 and having its registered office at Mandar Apartment, Hanuman Cross Road No.2, Vile Parle (E), Mumbai- 400057 (the Society), have given a termination notice dated 8th November, 2019 through the undersigned to Baba Realtors and Developers Pvt. Ltd. ("The Said Developer") and having their registered office at Baba House, 4th Floor, 86, Sir M. V. Road, Andheri (East), Mumbai 400093, in respect of Registered Development Agreement dated 11.11.2009 bearing Sr. No. 10466/2009 in the office of Sub-Registrar of Assurances, Bandra, Mumbai in respect of building of the society known as "Mandar Apartment." situated in K-East Municipal Ward, at Hanuman Cross Road No.2, Vile Parle (E), Mumbai - 400057 ( "The Said Property.) and more particularly described in the Schedule hereunder wherein the Society has granted development rights to the said developer for redevelopment of the property more particularly mentioned in the schedule of the agreement. The Society, has simultaneously through the said notice also revoked, cancelled and withdrawn the Power of Attorney dated 11.11.2009 (Hereinafter referred to as 'POA') and registered under Sr. No. 10467/2009 in the Office of Sub-Registrar of Assurances, Bandra, Mumbai, executed in favour of (1) Shri Ashok Motiram Chawla and (2) Shri Pavan Chandulal Khemani, the Directors of the said Developers

Notice is also hereby given that Baba Realtors and Developers Pvt. Ltd. or any of its Directors are not hereafter authorized to act as the Developers of the said Society on the basis of the said Development Agreement and POA and are no longer authorized to do any acts, deeds, matters or things on the basis of the said Development Agreement and POA executed in the favour of the Developer by the Society. Further, no person should enter into any transaction of whatsoever nature in respect of the subject property with the said Developer or any representative of the said Developer and in case any person enters into any such agreement, arrangement, understanding or transactions with the said Baba Realtors and Developers Pvt. Ltd. with respect of the property of the Society, the same shall not be binding upon the Society and would be entirely at the risks, costs and consequences of the concerned persons.
THE SCHEDULE OF THE SAID PROPERTY

All that piece or parcel of land together with the building known as Mandar Apartment standing thereon having ground +4 upper floor, two wings, without lift, and two open garages of 180sq, ft. each, in the compound of the said property bearing Survey No.63, Hissa No.10 and 11, bearing the City Survey numbers 734(734 - 1 to 12), 727A and 727B of Vile Parle (East), Mumbai - 400057, aggregating to total area of 974.6 sq.mtrs together with benefit of FSI in lieu of road, admeasuring about: 316.80 sq.mtrs. Dated this 10th day of January, 2020.

Shivani Samel (Advocate) Gundecha Chambers, Ash Lane, Fort, Mumbai - 400023

# जाहीर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, आमच्या अशिलांच्या सूचनेनुसार आम्ही श्री. अमर नरेंद्र गाला, निवासस्थान ०४०३/४, टॉवर बी, अशोक टॉवर, डॉ. एस. एस. राव रोड. परळ, मुंबई- ४०००१२ या खाली नमूद केलेल्या **सूचीमध्ये** अधिक तपशीलवार स्पष्ट केलेल्य संकुलाच्या (**संकुल**) मालकीहक्काची चौकशी करत आहोत.

संकुल किंवा त्याच्या कोणत्याही भागासंबंधी कोणत्याही प्रकारचा वारसा, तारण, विक्री, विक्री करारनामा, हस्तांतरण, अभिहस्तांकन, भाडेपट्टा, पोटभाडेपट्टा, परवाना, पोटपरवाना, धारणाधिकार, आकार, विश्वस्त, वहिवाट, भेट, ताबा, परतावा, कोणताही भार किंवा कोणत्याही विश्वस्तांतर्गत लाभार्थी हक्क/ हितसंबंध, वहिवाटीचा हक्क किंवा इतरांच्या आधी मालमत्ता खरेदी करण्याचा हक्क किंवा कोणत्याही करारनाम्याअंतर्गत किंवा रचनेअंतर्गत किंवा कोणताही खटला, निवाडा, हुकूमनामा किंवा कोणत्याही न्यायालयाने किंवा प्राधिकरणाने पारित केलेली जोड किंवा आदेश, लिस-पेन्डन्स, निवाडा किंवा कोणत्याही निवाडा अधिकाऱ्याचे आदेश, देवाणघेवाण, फाळणी, कुलमुखत्यारपत्र, मृत्यूपत्र, वारसाहक्क, भाडेकरार, विकास हक्क, कौटुंबिक व्यवस्था/ तडजोड, ताबा, वितरण किंवा अन्यथा काहीही याद्वारे कोणताही हक्क , मालकी , हितसंबंध किंवा दावा (**दावा)** असल्यास त्यांना खाली सही करणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण कागदोपत्री पुराव्यांसह खैतान ॲन्ड कं., वकील, वन इंडियाबुल्स सेंटर, १३वा मजला, टॉवर १, ८४१, सेनापती बापट मार्ग, मुंबई ४०००१३ येथे या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत कळवण्याची सूचना देण्यात येत आहे. अन्यथा दावेदारांनी सदर दावा जाणूनबुजून सोडून दिला आहे आणि / किंवा त्यावर पाणी सोडले आहे आणि / किंवा सदर दावा चालवण्याचा अधिकार सोडून दिला आहे असे गृहित धरले जाईल.

## उक्तनिर्देशित संदर्भ सूची (संकुलाचा तपशील)

युनिट क्रमांक १४०६, सुमारे १६७९ चौ. फूट (चटई क्षेत्र) किंवा तत्सम, लोढा सुप्रिमस या नावाच्या इमारतीत (**इमारत**), १४ वा मजला, लोअर परळ विभाग, अप्पर वरळी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३ येथील न. भू. क्र. ४५३ वर स्थित इमारतीच्या खालील तळघरात असलेल्या ३ (तीन) बी २०२९, बी २०३१ आणि बी २०३२ या क्रमांकांच्या

खेतान ॲन्ड कं. करीता सही/ -

हर्ष पारीख

भागीदार

... दुसरी

दिनांक: १०.०१.२०२० स्थान : मुंबई

वाहनतळाच्या जागांसह.

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामध्ये, मुंबई न्यायपीठ कंपनी योजना याचिका क्र. ४५१७/२०१९

कंपनी योजना आवेदन क्र. ३२१४/२०१९

सहसंबंधित

कंपनी अधिनियम, २०१३ (१८/२०१३) च्या बाबतीत;

एन्सेम्बल होल्डिंग्स अँड फायनान्स लिमिटेड ('ईएचएफएल' किंवा 'डिमर्ज्ड कंपनी') आणि गोदरेज इंडस्ट्रिज लिमिटेड ('जीआयअल' किंवा 'रिझल्टिंग कंपनी') आणि त्यांचे संबंधित भागधारक ('योजना' किंवा 'ही योजना') यांच्यातील व्यवस्थेच्या योजनेच्या (डिमर्जर) बाबतीत

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २३० ते २३२ आणि

कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर लागू तरतुदी तसेच कंपनी (तडजोडी, व्यवस्था व एकत्रीकरण) नियम, २०१६ च्या बाबतीत.

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड, कंपनी अधिनियम १९५६ त्या तरतुर्दीच्या अंतर्गत विधिसंस्थापित कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय गोदरेज वन, पिरोजशानगर, पूर्व दुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई- ४०० ०७९, महाराष्ट्र येथे सीआयएन: एल२४२४ १एमएच१९८८पीएलसी०९७७८१ याचिकाकर्ता कंपनी

# याचिकेच्या सुनावणीची सूचना

एन्सेम्बल होल्डिंग्स अँड फायनान्स लिमिटेड आणि गोदरेज इंडस्ट्रिज लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यामधील व्यवस्थेच्या योजनेच्या (डिमर्जर) मंजुरीच्या आदेशासाठी कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडने, दुसरी याचिकाकर्ता कंपनीने, शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९ रोजी एक याचिका सादर केली होती आणि सन्माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ ('एनसीएलटी') यांनी शुक्रवार, २० डिसेंबर २०१९ रोजी सदर याचिका दाखल करून घेतली होती. सन्माननीय एनसीएलटीने शुक्रवार, ३१ जानेवारी २०२० रोजी सदर याचिकेवर सुनावणी करण्याचे निश्चित केले आहे.

सदर याचिकेला समर्थन करण्यास अथवा विरोध करण्यास इच्छुक असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, त्याच्या/तिच्या नाव व पत्त्यासह त्याने/तिने किंवा त्याच्या/तिच्या अधिवक्त्याने स्वाक्षरी केलेली, त्याच्या/तिच्या इराद्याची सूचना ही याचिका सुनावणीसाठी निश्वित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी किमान २ दिवस अगोदर, दुसऱ्या याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्याकडे पोहोचेल अशी पाठवायची आहे. याचिकेला विरोध करण्यास इच्छक असणाऱ्या व्यक्तीने अशा सूचनेंसह विरोधाची कारणे किंवा त्याची/तिची प्रतिज्ञापत्राची प्रत सादर करायची आहे.

कोणत्याही व्यक्तीला याचिकेची प्रत हवी असल्याल, विहित शुल्काचा भरणा केल्यावर सदर प्रत निम्नस्वाक्षरीकर्त्याकडून सादर करण्यात येईल.

९ जानेवारी २०२० रोजी दिनांकीत

हेमंत सेठी अँड कं. याचिकाकर्ता कंपनीसाठी अधिवका १६०२, नव परमाण् अमर सिनेमाच्या मागे, चेंबूर, मुंबई- ४०००७१

विकाण : मुंबई freepressiournal in

श्री. शेखर ए. जाधव, ४) श्री. अमित बिपीन शहा.

NTERTAINMENT NETWORK
(INDIA) LIMITED CIN: L92140MH1999PLC120516 जाहार निवदन

सदर संस्था मराठी संगीताला नवी ओळख त्यातील गुणवत्तेचा सन्मान करण्यासाठी आठव "Mirchi Music Awards मराठी २०१९ (पुरस्कार) चे आयोजन करीत आहे. सदर पुरस्कारांमध्ये, १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान प्रकाशित झालेले मराठी चित्रपट संगीत संग्रह ग्राह्य धरले जातील. सदर पुरस्कारांसार्ठ ग्राह्य ठरलेले सर्व चित्रपट संगीत संग्रह यांची

माहिती केलेल्या संकेत स्थळाला भेट द्या nups://www.radiomirchi.com/ mma2019/marathi/index.html

तरी कोणतेही चित्रपट संगीत संग्रह ह्यामध्ये आयोजकांकडून नजरचुकीने राहिले असल्यास आम्हाला त्वरीत खाली दिलेल्या e-mail वर त्याबद्दल प्रकाशनाची तारीख आणि इतर माहिर्त

नमूद केलेल्या संकेत स्थळाला भेट द्या.

स्थळ- मुंबई दि. १०/०१/२०२०

ॲड. दिपीका नायक

ऑफिस नं.४, जयशीला बिल्डिंग

जवळ काकासाहेब गाउगीळ मार्ग,

दादर (प), मुंबई- ४०००२८

२रा मजला, कॉन्व्हेंट गर्ल्स हाय स्कूलच्या

भाग प्रमाणपत्रे हरवल्याची सुचना

नोंदणीकृत कार्यालय: रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०. गुंतवणूकदार सेवा विभाग: रेमन हाऊस, ५ वा मजला, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०. **ई-मेल:** investorcare@hdfc.com, **सीआयएन:** एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि

दिनांक : ०८.०१.२०२० एफसीएस: ९०२३




या सूचनेद्वारे निम्नलिखित कर्जदारांना सूचित करण्यात खेते की, त्यांनी बँकेकबून सोने तारणावर घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास कसूर केली

31. ID.	कर्जदारांचे नाव	कर्ज खाते क्रमांक	संबंधित शाखा	शिल्लक स्वकम (रु.)	लिलावाचे ठिकाण
9)	श्री. यहोश जारायण अठाट्ये	098800300059959	ठाकुर्ली शाखा	रु. १,४०,७६०.५१ दि. ३०.१२.२०१९ असेरीस व त्या पुढील व्याज	अनसुया बिल्डींग, स्टेशन रोड ठाकुर्ली, जिल्हा ठाणे.
₹)	श्री. मंदार ब. मंदावकर	03080030004998	ठाणे शाखा	रु. ५१,४०९.५३ दि. ०३.०१.२०२० अखेरीस व त्या पुढील व्याज	उल्का, हों. सूकृदराव अगासकर रोड, राम मारुती क्रॉस रोड, नीपाडा, राणे ४००६०२.
\$)	श्री. महेश युवराज लांजेवर	0A\$A00\$000£5&&	कामोठे शाखा	रु. ७१,१४३.०० दि. ०४.०१.२०२० अखेरीस व त्या पुढील व्याज	प्लॉट न. २५, सेक्टर -२२, तूलसी हाईटस्, तळ मजला, कामोटे, तालुका पनवेल, जिल्हा - सकाह - ४१०२०९.
8)	श्री. विवेक शंकर तारे	<b>७३४००३०००६३६५२</b>	भोईसर शामा	रु. १,४४,०३३.०० दि. २७.१२.२०१९ अखेरीस व त्या पुढील ब्याज	ओफिस ज. ९ मंगलम अपार्टमेंट, पहिला मजला, पालपर भोईसर रोड, विरुद्ध भोईसर रेल्वे

सदर लिलाव कोणतेही कारण न देता आणि पूर्व सूचनेशिवाय रद्र करणे / पुढे ढकलणे अथवा कोणतीही बोली स्विकारण्याचा वा नकारण्याचा

 उपरोक्तेश्वित मराटी मनकुरामध्ये काही तरिग्धता असल्यात / आदबल्यास इंग्रजी मनकुर ब्राह्म मानावा. हो.जा.स.बैंक लि.



आस्ति वसुली शाखा : अंचल कार्यालय, मुंबई अंचल कार्यालय : जनमंगल, ४ था मजला, ४५/४७, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१, फोन: ०२२-२२६३०८८४ ईमेल : bom1450@mahabank.co.in/brmgr1450@mahabank.co.in

(मुख्य कार्यालय : १५०१, 'लोकमंगल', शिवाजीनगर, पुणे : ४११ ००५)

तत्त्वावर करण्यात येणार आहे. कर्जदाराचे/जामीनदाराचे नांव आणि पत्ता राखीव किंमत मालमत्तेचा तपशील बयाणा रक्कम

शिल्प चौकाजवळ, खारघर, नवी मुंबई, गांव खारघर, ता. पनवेल, जि. रायगड खारघर, नवी मुंबई, गांव खारघर, ता. पनवेल, जि.

ई-ऑक्शनची तारीख २५/०२/२०२०

कोणत्याही व्यक्तीला याचिकेची प्रत हवी असल्याल, विहित शुल्काचा भरणा केल्यावर सदर प्रत निम्नस्वाक्षरीकर्त्याकडून सादर करण्यात येईल.